



व्यवस्थापन परिषदेची शुक्रवार, दि.२२/११/२०१९ रोजी स्थगित केलेली १२८ वी बैठक शुक्रवार, दि.१३ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
११)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१२)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१३)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१४)	सीए श्रेणीक शहा - प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१५)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१६)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

#### स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

#### अनुपस्थिती:

श्री. ए. के. आवळे व श्रीमती एन. एस. मंकाणी यांनी दुरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे, डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [ ०१ ] • २७ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
- १९ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

- ठराव १) २७ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
- २) १९ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
- पान क्र. १४ वर विषय क्र. ०८ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव	
विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (SCDCL) यांच्यासोबत दर करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.	
दुरुस्त केलेला ठराव	
विद्यापीठामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या १५० केव्हीए सोलार जनरेशन सिस्टीमसाठी ५ वर्षांपर्यंत सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (SCDCL) यांच्यासोबत दुरुस्तीसह करारपत्र करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.	

- पान क्र. ४५ वर आयत्या वेळेचा विषय क्र. ११(८) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव			
विद्यापीठाकडील अतिथीगृह वापरासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल स्विकारून खालीलप्रमाणे दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.			
अ.क्र.	निवासाचा प्रकार	प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथी	प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथीसाठी सुधारीत दर
१)	व्ही. आय. पी. रुम	₹२००/-	₹५०/-
२)	ए. सी. रुम	₹१००/-	₹५०/-
दुरुस्त केलेला ठराव			
विद्यापीठाकडील अतिथीगृह वापरासंदर्भात सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल स्विकारून खालीलप्रमाणे दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.			
अ.क्र.	निवासाचा प्रकार	प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथी (विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी)	प्रस्तूत विद्यापीठाच्या कार्यालयीन कामासाठी येणारे अतिथीसाठी (विविध प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी) सुधारीत दर
१)	व्ही. आय. पी. रुम	₹२००/-	₹५०/-
२)	ए. सी. रुम	₹१००/-	₹५०/-

- पान क्र.५२ वर आयत्या वेळेचा विषय क्र.११(१३) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

<b>पूर्वीचा ठराव</b>
प्रस्तूत विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रातर्गत सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबत तसेच विभागाशी निगडित विविध विषयांवर ठराव करण्यात आलेले आहेत त्या सदर बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
<b>दुरुस्त केलेला ठराव</b>
प्रस्तूत विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रातर्गत सुरु असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाबाबत तसेच विभागाशी निगडित विविध विषयांवर दि.१९/०३/२०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- पान क्र.५५ व ५६ वर आयत्या वेळेचा विषय क्र.११ (१६) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

<b>पूर्वीचा ठराव</b>
प्रस्तूत विद्यापीठामध्ये महाविद्यालय व विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरु करण्यासाठी एम. के. सी. एल. यांच्याशी करार करण्यास व होणाऱ्या खर्चास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
<b>दुरुस्त केलेला ठराव</b>
सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

- पान क्र.५८ वर आयत्या वेळेचा विषय क्र.११(१८) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

<b>पूर्वीचा ठराव</b>
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव - २०१९ करिता आयोजक महाविद्यालयास देण्यात येणाऱ्या अनुदानात ₹५०,०००/- वरून ₹१,५०,०००/- इतकी वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
<b>दुरुस्त केलेला ठराव</b>
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव - २०१९ पासून आयोजक महाविद्यालयास देण्यात येणाऱ्या अनुदानात ₹५०,०००/- वरून ₹१,५०,०००/- इतकी वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- पान क्र.५९ वर आयत्या वेळेचा विषय क्र.११(१९) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

<b>पूर्वीचा ठराव</b>
परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
<b>दुरुस्त केलेला ठराव</b>
परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत गठीत केलेल्या समितीची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच सदर समितीने केलेली शिफारस विद्यापीठाच्या सर्व विभागातील विविध कामासंदर्भात लागू करण्यात यावी असे ही ठरले.

[ ०२ ] वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांकडून पदनामात बदल (Cader Change) करून मिळणेबाबत प्राप्त विनंती अर्जावर केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या जागेवर अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देणेकामी गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीने दिलेल्या अहवालानुसार अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात येऊन याबाबतचा विषय दि.२१/०८/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये माहितीस्तव सादर केले असता व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र. १३ नुसार दिलेल्या पदोन्नतीची नोंद घेऊन पदोन्नतीबाबत प्राप्त तक्रारीना अनुसरून चौकशी करणेकरीता खालीलप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती.

- १) प्रा. एम. एम. माने
- २) डॉ. एच. के. अवताडे
- ३) डॉ. बी. एन. आदटराव
- ४) कु. ए. सी. चव्हाण

उपरोक्त चौकशी समितीने सादर केलेल्या अहवाल स्विकारणेकामी सादर केलेल्या दि.३१/१२/२०१८ रोजीच्या टिपणीवरील मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशानुसार व व्यवस्थापन परिषदेच्या दि. १६/०१/२०१९ रोजीच्या ठराव क्र. ११(४) अन्वये प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांनी पदनामात बदल (Cader Change) करून मिळणेबाबत इच्छुक कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावे असा ठराव करण्यात आलेला होता.

उपरोक्त बाबीस अनुसरून प्रस्तुत कार्यालयाकडून परिपत्रक क्र. सोविसो/आस्था/२०१९/१००, दि. ०५/०१/२०१९ व परिपत्रक क्र.सोविसो/आस्था/२०१९/१२६०, दि. १२/०२/२०१९ असे दोन परिपत्रक काढून प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग चार मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या सेवकांना पदनामात बदल (Cader Change) करून हवे आहे त्यांना अर्ज करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार खालील सेवकांचे अर्ज प्राप्त झालेले होते.

अ.क्र.	प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे नांव	कार्यरत मूळ पद (सद्याची नियुक्ती)	संवर्ग बदलून मागणी केलेला पदनाम
१	२	३	४
१)	श्री.रविंद्र महादेव कोरे	रेकॉर्डकिपर- नि-लिपीक	कनिष्ठ लिपिक
२)	श्री. नितीन संदीपान मुंडफणे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
३)	श्री. संदिप हानवता पोटे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
४)	श्री. राहुल पांडुरंग सुरवसे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
५)	श्रीमती जनाबाई सुदाम राख	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
६)	श्री. सुधीर कलप्पा वाघमारे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
७)	श्रीमती अंजली शैलेश साखरे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
८)	श्री. रामचंद्र गोवर्धन मोटे	प्रयोगशाळा परिचर	कनिष्ठ लिपिक
९)	श्रीमती अर्चना खंडेराव माने	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक
१०)	श्री. महादेव ज्ञानदेव सूर्यवंशी	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक
११)	श्रीमती.सविता संभाजी वडावराव	ग्रंथालय परिचर	कनिष्ठ लिपिक

१२)	श्री संतोष तारप्पा माशाळे	झेरॉक्स ऑपरेटर	कनिष्ठ लिपिक
१३)	श्री हरिष भालचंद्र गारमपल्ली	वाहनचालक	कनिष्ठ लिपिक
१४)	श्री.महेश दिगंबर पवार	वाहनचालक	प्रयोगशाळा परिचर
१५)	श्री. रविकुमार जेटप्पा कुरणे	चौकीदार	कनिष्ठ लिपिक
१६)	श्री लक्ष्मण हरी चिक्का	स्वच्छक	शिपाई

व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाला अनुसरून उपरोक्तप्रमाणे वर्ग ४ मधील संवर्ग बदलाकरीता प्राप्त एकुण १६ अर्जातील वेगवेगळे पद हे तांत्रिक स्वरुपाचे असल्यामुळे त्यांना पदोन्नतीमध्ये वाव नाही. त्यामुळे ते मागणी करित असलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता पूर्ण करुनही त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचे संबंधीत कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे नमूद करुन संवर्ग बदलाबाबत प्राप्त झालेल्या अर्जानुसार वरील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या स्तंभ क्र. ३ च्या पदाचे स्तंभ क्र. ४ नुसार संवर्ग बदलता (Cader Change) येईल किंवा कसे? याबाबत मार्गदर्शन तथा आदेश मिळणेकामीचा प्रस्ताव मा. अवर सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे शिफारस करणेबाबत मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे दि. ३०/०३/२०१९ रोजीचे पत्र क्र. सोविसो/आस्था/२०१९/२४१५, दि.३०/०३/२०१९ अन्वये सादर करण्यात आले होते.

उपरोक्तप्रमाणे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास अनुसरून विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून पत्र क्र. विससं/उशि/पुअहोसोविसो/२०१८-१९/१३४४, दि. २९/०५/२०१९ अन्वये सदर प्रस्तावातील वेगवेगळे त्रुटी कळवून त्यांची पूर्तता करणेबाबत कळविले होते. त्यास अनुसरून प्रस्तुत कार्यालयाकडून पत्र क्र. सोविसो/आस्था/२०१९/५४७९, दि.१६/०७/२०१९ अन्वये आवश्यक सहपत्रांसह विभागीय सहसंचालक कार्यालयाने कळविलेल्या त्रुटींची पूर्तता केलेली आहे.

मा. विभागीय सहसंचालक कार्यालयास उपरोक्तप्रमाणे संवर्ग बदलाबाबतचा पाठविण्यात आलेला प्रस्ताव व त्यास अनुसरून केलेली त्रुटी पूर्ततेला अनुसरून विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून पत्र क्र. विससं/उशि/सोवि/विद्यापीठ/२०१९/२०७९, दि.१८/०९/२०१९ अन्वये अशासकीय कर्मचाऱ्यांना पदनामात बदल व संवर्गबाह्य बदली करण्याबाबतची तरतूद नसल्यामुळे सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी अप्रेषित करता येत नाही असे कळवून प्रस्ताव या कार्यालयास परत पाठवून दिले आहे. सदर बाब विचारात घेता, वर्ग क व ड मधील एकाकी पदांवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल (Cader Change) करता येणार नसल्याने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी संवर्ग बदलाचे/पदनाम बदलाचे प्रस्ताव नामंजूर केल्याची बाब संबंधित कर्मचाऱ्यांना पत्र क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/७७६६-७७८१, दि.०७/१०/२०१९ अन्वये कळविण्यात आलेले आहे.

सबब, वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांकडून पदनामात बदल (Cader Change) करुन मिळणेबाबत प्राप्त विनंती अर्जावर केलेली कार्यवाही माहितीस्तव).

**ठराव :** वर्ग ड मधील (शिपाई संवर्ग वगळता) ज्या पदांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, अशा सेवकांकडून पदनामात बदल (Cader Change) करुन मिळणेबाबत प्राप्त विनंती अर्जावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता दि.३१/०८/२०१९ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग ३ व ४ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरिता गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.३१/०८/२०१९ रोजी दुपारी ०३.०० वा. व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग ३ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/६७९९, दि.३१/०८/२०१९ अन्वये पदोन्नती देण्यात आली आहे (सोबत समितीचा अहवाल व कार्यालयीन आदेशाची प्रत जोडलेली आहे).

विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या ठराव क्र. ४ नुसार वर्ग ३ मधील कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देताना यापूर्वी फक्त शिपाई संवर्गाचा विचार करण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीला कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळणेकरिता वर्ग ३ मधील शिपाई, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर व झेरॉक्स ऑपरेटर या प्रवर्गाचे विनंती अर्ज प्रशासनास प्राप्त झालेले आहेत. संबंधितांनी त्यांच्या अर्जासोबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे दि. ०६/०६/२०१७ रोजीचे राजपत्र (असाधारण भाग चार- अ) असाधारण क्रमांक ९० व ९१ तसेच काही शासन निर्णय जोडलेले असून प्रस्तुत विद्यापीठाच्या कनिष्ठ लिपिक या पदावरील पदोन्नती देणेकामी सदर राजपत्राचे यापूर्वी कधीही वापर करण्यात आलेला नाही, त्यामुळे सदर राजपत्र विद्यापीठामध्ये देण्यात येणाऱ्या पदोन्नतीस लागू आहे किंवा नाही याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे वर्ग चार (गट ३) मधून कनिष्ठ लिपिक (गट ३) पदावर पदोन्नती देण्याकरिता दि. ०६/०६/२०१७ रोजीच्या राजपत्राचा आधार घेता येईल किंवा कसे याबाबत मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडून मार्गदर्शन घेण्याची कार्यवाही सुरु असून मा. विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून याबाबत मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर वर्ग ३ मधील कनिष्ठ लिपिक या पदाची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

तसेच, विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या ठराव क्र. ५ नुसार वर्ग ४ मधील शिपाई या पदावरून हवालदार या पदावर पदोन्नती देणेकामी हवालदार पदासाठी इच्छुक असलेल्या शिपाई यांचेकडून अर्ज मागविणेकामी या कार्यालयाकडून दि.१७/०९/२०१९ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आला असून दि. २१/०९/२०१९ पर्यंत शिपाई संवर्गातून अर्जाची हवालदार या पदावर पदोन्नती देण्याची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

सबब, विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता दि.३१/०८/२०१९ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव).

ठराव : विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता दि.३१/०८/२०१९ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या ठरावानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] Seed Money for Researchers या योजनेतर्गत संलग्नित ११ महाविद्यालय व संकुलातील एकूण २१ शिक्षकांना संशोधन प्रस्ताव मंजूर झालेले असून सदर बाब माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये Seed Money for Researchers या योजनेतर्गत विद्यापीठ संकुलातील आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांचे संशोधन प्रस्ताव मागविण्यात आले होते. संलग्नित महाविद्यालयातील ७१ शिक्षकांचे संशोधन प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले असून अंतिमतः Peer Review Committee ने २१ शिक्षकांच्या प्रस्तावांना शिफारस केलेली आहे. दि. ३०/०७/२०१९ आणि दि.१६/०९/२०१९ रोजीच्या टिपणी अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी खालील प्रमाणे २१ शिक्षकांचे संशोधन प्रस्तावांना मंजूरी दिलेली आहे.

Sr. No.	Name of Teachers	College Name	Subject	Project Title	I <sup>st</sup> Instalment	II <sup>nd</sup> Instalment	Total Amount Sanctioned
1.	Dr. C. D. Kamble	C. B. Khedgis College, Akkalkot	Marathi	"जागतिकीकरणाचा मराठी दलित कथासाहित्यावर झालेला परिणाम"	30,000/-	30,000/-	60,000/-
2.	Dr. Smt. S. I. Shaikh	Maruti Harirao Mahadik College of Arts & Commerce, Modnimb	Hindi	"डॉ. नीरजा माधव की कहानियों में चित्रित बुजुर्ग जीवन"	30,000/-	30,000/-	60,000/-
3.	Dr. Smt. S. J. Gaikwad	Vasundhara Kala Mahavidyala, Solapur	Hindi	इक्कीसवी शती के हिंदी दलित उपन्यासों में अभिव्यक्त स्त्री सशक्तिकरण (कावेरी के दलित उपन्यासों के विशेष संदर्भ में)	30,000/-	30,000/-	60,000/-
4.	Dr. I. M. Khairdi	C. B. Khedgis College, Akkalkot	English	"Subversion of Grand Narratives in post-colonial Fiction of Chinua Achebe Ngugu wa Thiong'O and Ama Ata Aidoo"	30,000/-	30,000/-	60,000/-
5.	Dr. G. S. Swami		Kannad	"A Study of Solapur District Sharanas"	30,000/-	30,000/-	60,000/-
6.	Dr. G. S. Dhabale		Kannad	"A Cultural Study of Akkalkot Taluka"	30,000/-	30,000/-	60,000/-
7.	Dr. N. G. Kaldate	H. N. College, Solapur	Economics	An Analytical Study on Users Satisfaction Towards Services Rendered By Solapur Muncipl Corporation	30,000/-	30,000/-	60,000/-
8.	Dr. P. G. Vhankade	PAHSUS, Solapur		TEXTILE INDUSTRY IN SOLAPUR: ITS CHALLENGES AND OPPORTUNITIES	30,000/-	30,000/-	60,000/-
9.	Shri. R. Y. Rawal	H. N. College, Solapur	Commerece	"A Study of Consumers" perception towards Mediclaim Insuracne in Solapur City	30,000/-	30,000/-	60,000/-
10.	Dr. C. N. Kale	Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur	Geography	"Impact of Irrigation Agricultural Productivity of Solapur District" : A Geographical Perspective	25,000/-	15,000/-	40,000/-
11.	Shri. S. A. Bansode	Sahakar Maharshri Shankarrao Mohite-Patil Mahavidyalaya, Natepute		Human Resource Development in Western Part of Malshiras Tahsil: A Geographical Study.	25,000/-	15,000/-	40,000/-

Sr. No.	Name of Teachers	College Name	Subject	Project Title	I <sup>st</sup> Instalment	II <sup>nd</sup> Instalment	Total Amount Sanctioned
12.	Smt. Dr. M. R. Gurav	C. B. Khedgis College, Akkalkot	Zoology	"Hydrobiological Interventions of kurnur Dam-Life line of Akkalkot Taluka"	55,000/-	5,000/-	60,000/-
13.	Dr. M. R. Asabe	Walchand College of Arts & Science, Solapur	Chemistry	"Studies on Spectral, Thermal and Anticancer Activity of Bicentric Schiff base Metal Complexes"	60,000/-	15,000/-	75,000/-
14.	Shri. S. H. Kamble	D.B.F. Dayanand College of arts & Science, Solapur.	Microbiology	Bacteriophage therapy for control of bacterial blight of pomegranate caused by Xanthomonas axonopodis pv. Punicae.	60,000/-	15,000/-	75,000/-
15.	Shri. S. P. Gade	Sangameshwar College, Solapur	Mathematics	Recent Studies in Double Domination Number of Zero Divisor Graph	40,000/-	10,000/-	50,000/-
16.	Dr. Smt. S. T. Kumbhar	College of Pharmacy, Solapur	Pharmaceutical Chemistry	Design and Development of Novel Drug-Polymer Conjugate for Targeted Drug Delivery of Dasatibib; An Anti-Cancer Drug	50,000/-	20,000/-	70,000/-
17.	Prin. Dr. K. J. Karande	SKN, Sinhgad College of Engineering, Korti	Electronics Engg.	Investigation on Optical and Electrical Properties of Nanocrystalline Cu <sub>3</sub> BiS <sub>3</sub> Thin Films for Environment friendly Photovoltaic Solar Cell	40,000/-	10,000/-	50,000/-
18.	Shri. H. S. Deshpande		E&TC Engg.	Energy optimal prototypre design for wireless energy harvesting	50,000/-	10,000/-	60,000/-
19.	Dr. S. B. Salunkhe	SVERI'S College, Pandharpur	Mechanical Engg.	A variational asymptotic based free vibration analysis of rotating, thin and delaminated strip	45,000/-	15,000/-	60,000/-
20.	Shri. A. A. Rajguru	SKN, Sinhgad College of Engineering, Korti	Civil Engg.	Intelligent water supply management system for smart city using IoT	55,000/-	15,000/-	70,000/-
21.	Dr. M. M. Pawar	SVERI'S College, Pandharpur	Civil Engg	"Performance Improvement of Black Cotton Soil by addition of Glass fibers, Geotextiles and Additives	55,000/-	15,000/-	70,000/-
TOTAL AMOUNT					8,30,000/-	4,30,000/-	12,60,000

उपरोक्त प्रमाणे Seed Money for Researchers या योजनेअंतर्गत संलग्नित ११ महाविद्यालय व संकुलातील एकूण २१ शिक्षकांचे संशोधन प्रस्ताव मंजूर झाले असून सदर २१ शिक्षकांना Peer Review Committee ने प्रथम वर्षासाठी ₹८,३०,०००/- आणि द्वितीय वर्षासाठी ₹४,३०,०००/- असे दोन वर्षासाठी एकूण रक्कम ₹१२,६०,०००/- शिफारस केले आहे.

सबब, सदरची बाब माहितीस्तव).

**ठराव :** Seed Money for Researchers या योजनेंतर्गत संलग्नित ११ महाविद्यालय व संकुलातील एकूण २१ शिक्षकांना संशोधन प्रस्ताव मंजूर झालेले असून सदर बाबीची नोंद घेण्यात आली.



[ ०५ ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कौशल्य विकास केंद्रांतर्गत व Powerflow Eco Solutions Pvt. Ltd. Pune या संस्थेबरोबर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून Solar Training Certificate Course या अभ्यासक्रमाचा सामंजस्य करार (MoU) केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कौशल्य विकास केंद्रांतर्गत Powerflow Eco Solutions Pvt. Ltd. Pune या संस्थेने Solar Training Certificate Course करिता सामंजस्य करार (MoU) करिता प्रस्ताव सादर केला होता. सदरील कोर्सचा तपशील हा विद्यापीठाचे कायदा अधिकारी यांच्याकडून तपासून घेतला असता त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्तीसह प्रस्ताव फेरसादर करण्यास संबंधित संस्थेला कळविण्यात आले होते. त्यानुसार संस्थेने सामंजस्य करार (MoU) बाबतचा प्रस्ताव फेरसादर केला होता. त्यास मा. कुलगुरु महोदया यांनी दि. २७/०८/२०१९ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिली आहे. मान्यतेअंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कौशल्य विकास केंद्रांतर्गत व Powerflow Eco Solutions Pvt. Ltd. Pune या संस्थेबरोबर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून Solar Training Certificate Course या अभ्यासक्रमाचा सामंजस्य करार (MoU) केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कौशल्य विकास केंद्रांतर्गत व Powerflow Eco Solutions Pvt. Ltd. Pune या संस्थेबरोबर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून Solar Training Certificate Course या अभ्यासक्रमाचा सामंजस्य करार (MoU) केलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[ ०६ ] Shri Shri Infosystem या फर्मसोबत Wi-Fi Connectivity चे वार्षिक देखभाल (वस्तुसह) साठी करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठास UGC कडून विद्यापीठ परिसरात Wi-Fi Connectivity साठी ₹११,७०,०००/- इतका निधी मिळाला होता. त्यानुसार मार्च २०१७ मध्ये विद्यापीठाच्या Wi-Fi Connectivity चे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी Shri Shri Infosystem, Kolhapur या फर्मला कामाचे आदेश देण्यात आले होते.

सदर कामात वापरलेल्या वस्तुची गॅरंटी मार्च २०१८ मध्ये संपलेली होती. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने Shri Shri Infosystem, Kolhapur या फर्मसोबत AMC केलेला होता. सदरच्या AMC चा कालावधी दि.१२/०९/२०१८ ते १२/०९/२०१९ होता. हा कालावधी संपल्यामुळे पुढील तीन वर्षांचे AMC (Annual Maintenance Contract) साठी दरपत्रक ई-मेलद्वारे पाठविले. सोबत दरपत्रक जोडलेले आहे. या दरपत्रकानुसार Comprehensive AMC चे एकूण दर खालील तक्त्यात नमूद केले आहेत.

कालावधी	दर
सप्टेंबर, २०१९ ते सप्टेंबर, २०२०	₹१,८३,६४५/-
सप्टेंबर, २०२० ते सप्टेंबर, २०२१	₹२,११,१९२/-
सप्टेंबर, २०२१ ते सप्टेंबर, २०२२	₹२,४२,८७१/-

सदर Wi-Fi Connectivity चे काम Shri Shri Infosystem ने पूर्ण केल्यामुळे या फर्मला सर्व तांत्रिक बाबी माहिती आहेत.

सदर कंपनीकडून प्राप्त झालेला AMC चा मसूदा सोबत जोडला आहे व मसूदा विद्यापीठाचे कायदा अधिकारी यांच्याकडून तपासून घेण्यात आले आहे.

Shri Shri Infosystem या फर्मसोबत वार्षिक देखभाल (वस्तुसह) साठी करार करण्याच्या व सदरच्या AMC चा खर्च Maintenance of Wi-Fi Connectivity System & Internet या अंदाजपत्रकीय शिर्षकातून करण्यात येणार आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत तीन वर्षांसाठी Comprehensive AMC (Annual Maintenance Contract) करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुढील बैठकीमध्ये पुनश्च: सादर करण्यात यावा असे ठरले.

[ ०७ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १८.१ नुसार खरेदी समिती गठीत करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १८.१ नुसार ज्यामध्ये प्रत्येक बाबीचे स्वतंत्र मूल्य एकावेळी दहा लाखाहून अधिक असेल अशा विद्यापीठाच्या खरेदीच्या सर्व बाबी हाताळण्यासाठी एक खरेदी समिती असेल असे नमुद केले आहे, त्यानुसार सद्य:स्थितीत कलम १८.२ नुसार खालीलप्रमाणे समिती कार्यरत आहे.

अ. क्र.	पद	नाव
१.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (क) - कुलगुरु - अध्यक्ष	मा. डॉ. मृणालिनी फडणवीस - अध्यक्ष
२.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ख) § प्र-कुलगुरु - सदस्य	प्रा. डॉ. एस. आय. पाटील - सदस्य
३.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ग) - व्यवस्थापन परिषदेवरील कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती-सदस्य	प्रा.महेश माने - सदस्य
४.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (घ) - व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले विद्यापीठ विभागांचे व विद्यापीठ परिसंस्थांचे दोन प्रमुख-सदस्य	१. प्रा. आर. एस. हेगडी - व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.४ अन्वये नामनिर्देशन २. प्रा. पी. प्रभाकर - व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.४ अन्वये नामनिर्देशन. परंतु, दि. ३१/०१/२०१९ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त. तदनंतर व्यवस्थापन परिषदेच्या दि.२०/०२/२०१९ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१३ अन्वये श्रीमती डॉ. एम. जे. पाटील यांचे नामनिर्देशन. परंतु, डॉ. एम.जे. पाटील यांनी १८/०३/२०१९ रोजी त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे खरेदी समितीवर काम करणे शक्य नसल्याचे कळविले. तदनंतर वित्त व लेखा विभागाच्या दि.१९/०३/२०१९ रोजीच्या टिपणीनुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार श्रीमती डॉ. ए. एस. लावंड यांचे नामनिर्देशन मा.कुलगुरु महोदयांनी केले, त्यानुसार विद्यापीठाचे संदर्भ क्र. SUS/F&AO/२०१८-१९/११५१, दि.२६/०३/१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांना कळविण्यात आले आहे. सबब, सद्यस्थितीत १. प्रा. आर. एस. हेगडी - सदस्य २. श्रीमती डॉ. ए.एस. लावंड - सदस्य कार्यरत आहेत.

५.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ड) - व्यवस्थापन परिषदेने त्या सदस्यांच्या निर्वाचित सदस्यांमधुन नामनिर्देशित केलेला एक सदस्य	कु. आश्विनी चव्हाण - सदस्य - व्यवस्थापन परिषदेच्या दि.२१/०८/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. २८(२) अन्वये व व्यवस्थापन परिषदेच्या दि.११/०९/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१ मधील अ.क्र.१० दुरुस्त केलेल्या ठरावान्वये नामनिर्देशन. त्यानुसार विद्यापीठाचे संदर्भ क्र. SUS/F&AO/२०१८-१९/५६१/८७६५, दि.०६/१०/२०१८ रोजीच्या पत्रान्वये त्यांना कळविण्यात आले आहे.
६.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (च) - कुलगुरुने प्राधान्याने उद्योग समुहातील सामग्री व्यवस्थापन क्षेत्रातील नामनिर्देशित केलेला एक तज्ज्ञ - सदस्य	श्री. वेणुगोपाल अल्ली - सदस्य - वित्त व लेखा विभागाच्या दि.२४.०८.२०१७ रोजीच्या टिपणीनुसार तत्कालीन कुलगुरु महोदय डॉ.एन.एन. मालदार यांनी नामनिर्देशन केले आहे.
७.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (छ) - कुलसचिव - सदस्य	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - सदस्य
८.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ज) - वित्त व लेखा अधिकारी - सदस्य सचिव	सीए श्रेणिक शाह - सदस्य सचिव

दि.०१/१०/२०१९ रोजी मा.कुलगुरु महोदया, मा.कुलसचिव व मा. वित्त व लेखा अधिकारी यांच्या झालेल्या एकत्रित चर्चेनुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १८(१) नुसार जुनी खरेदी समिती बरखास्त करून नवीन खरेदी समिती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये गठीत करण्याचे ठरले व त्यानुसार सदरची बाब आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी समोर ठेवण्याचे मान्य झाले. त्यानुसार खालीलप्रमाणे खरेदी समितीचे गठण करण्यास व ज्याठिकाणी नामनिर्देशन करावयाचे आहे त्याठिकाणी नामनिर्देशन होऊन मिळण्यास व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

अ. क्र.	पद	नाव
१.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (क) - कुलगुरु - अध्यक्ष	मा. डॉ. मृणालिनी फडणवीस - अध्यक्ष
२.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ख) § प्र-कुलगुरु - सदस्य	प्रा. डॉ. एस. आय. पाटील - सदस्य
३.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ग) - व्यवस्थापन परिषदेवरील कुलपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती-सदस्य	प्रा. महेश माने - सदस्य
४.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (घ) - व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले विद्यापीठ विभागांचे व विद्यापीठ परिसंस्थांचे दोन प्रमुख-सदस्य	१. प्रा. डॉ. आर. एस. हेगडी २. -----
५.	म.सा.वि.अ. कलम १८ (२) (ड) - व्यवस्थापन परिषदेने त्या सदस्यांच्या निर्वाचित सदस्यांमधुन नामनिर्देशित केलेला एक सदस्य	

६.	म.सा.वि.अ. कलम ९८ (२) (च) - कुलगुरुने प्राधान्याने उद्योग समुहातील सामग्री व्यवस्थापन क्षेत्रातील नामनिर्देशित केलेला एक तज्ज्ञ - सदस्य	
७.	म.सा.वि.अ. कलम ९८ (२) (छ) - कुलसचिव - सदस्य	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - सदस्य
८.	म.सा.वि.अ. कलम ९८ (२) (ज) § वित्त व लेखा अधिकारी - सदस्य सचिव	सीए श्रेणिक शाह - सदस्य सचिव

सबब, वरीलप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९८(१) नुसार खरेदी समिती गठीत करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सदरचा विषय आवश्यक दुरुस्तीसह पुढील बैठकीमध्ये पुनश्चः सादर करण्यात यावा असे ठरले.

[ ०८ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२(२)(ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक मधून परिनियम समितीवर नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२) नुसार, व्यवस्थापन परिषदेकडून परिनियम समिती गठीत करण्यात येते. त्यानुसार दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव क्र.२८(४) नुसार खालीलप्रमाणे परिनियम समितीचे गठन करण्यात आले आहे.

अ. क्र.	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचे नांव	पदनाम
१)	कलम ७२ (२)(क) नुसार, व्यवस्थापन परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधील त्या परिषदेचा एक सदस्य	डॉ. टी. एन. कोळेकर	अध्यक्ष
२)	कलम ७२ (२)(ख) नुसार, एक अधिष्ठाता	प्राचार्य डॉ. एम. एस. कदम	सदस्य
३)	कलम ७२ (२)(ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे	सदस्य
४)	कलम ७२ (२)(घ) नुसार, संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य	प्राचार्य डॉ. एन. बी. पवार	सदस्य

तदनंतर वरील नामनिर्देशनामध्ये दि.११ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये ठराव क्र.१ नुसार खालीलप्रमाणे दुरुस्ती करून नामनिर्देशन करण्यात आले.

अ. क्र.	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचे नांव	पदनाम
१)	कलम ७२ (२)(क) नुसार, व्यवस्थापन परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधील त्या परिषदेचा एक सदस्य	डॉ. एच. के. आवताडे	अध्यक्ष
२)	कलम ७२ (२)(ख) नुसार, एक अधिष्ठाता	प्राचार्य डॉ. एम. एस. कदम	सदस्य
३)	कलम ७२ (२)(ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे	सदस्य
४)	कलम ७२ (२)(घ) नुसार, संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य	प्राचार्य डॉ. एन. बी. पवार	सदस्य

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२)(ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक मधून प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांचे नामनिर्देशन झाले आहे. तथापि, प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांची विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती झाली असल्याने त्यांचे ऐवजी इतर सदस्यांचे नामनिर्देशन करावे लागणार आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ७२(२)(ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक मधून प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांचे ऐवजी इतर सदस्यांचे परिनियम समितीवर नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील परिनियम समितीवर कलम ७२ (२) (ग) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक मधून प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील व कलम ७२ (२) (ख) नुसार, एक अधिष्ठाता मधून डॉ. व्ही. एल. कदम यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ०९ ] विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) पीएच.डी. करणाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.२७/०९/२०१९ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी पीएच. डी. करणाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) ही अंत्यत कमी असल्याने त्यात वाढ करण्यात यावी अशी शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित असून खालीलप्रमाणे ठराव पारीत करण्यात आला.

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. एस.के. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, यापूर्वी विभागीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त संशोधक विद्यार्थी श्री. मधुकर जक्कन व श्री. महेश देशपांडे यांनी दि.०८/०९/२०१९ च्या अर्जान्वये संशोधन शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा किमान ₹२५,०००/- देण्यात यावी अशी विनंती केली असता दि.२०/०९/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आला होता. त्यावर खालीलप्रमाणे ठराव पारीत करण्यात आला आहे.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) प्राप्त सर्व संकुलातील विद्यार्थ्यांचा संशोधन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याची विनंती अमान्य करण्यात आली.

सबब, विभागीय संशोधन शिष्यवृत्ती (DRF) रकमेत वाढ करण्याची बाब अधिसभेच्या शिफारशी नुसार पुनश्च: एकदा विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

[ १० ] शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना आणि विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु महोदयांनी गठीत केलेल्या समितीच्या बैठका दि.१६/१०/२०१९ व १७/१०/२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी / पडताळणी करून सादर केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातर्गत सर्व संलग्नित महाविद्यालये व संकुलाकडून आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य / विभागीय व विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र, कार्यशाळा व परिषद आयोजनाकरिता प्रतिवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य व विभागीय पातळीवर चर्चासत्र, कार्यशाळा, परिषद (Seminar, Workshop & Conference) आयोजनाबाबत व त्याकरिता होणाऱ्या खर्चापोटी विद्यापीठ नियमानुसार काही अंशी आर्थिक सहाय्य अनुदान रक्कम देणेकरिता विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो / अमंवि / २०१९ / ५५०३, दि. १७ जुलै, २०१९ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व संकुलाकडून विहित मुदतीत दि.३१/०८/२०१९ पर्यंत दिलेल्या नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार दिलेल्या मुदतीत १४७ तर दि.३१/०८/२०१९ नंतर ०६ एकूण १५३ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी पात्र महाविद्यालये व संकुलांना अनुदान सहाय्य रक्कम आदा करण्यासाठी मा. कुलगुरु महोदया यांनी दि.०५/०९/२०१९ रोजी समिती गठीत केली होती. सदर समितीच्या बैठका दि.१६/१०/२०१९ व दि.१७/१०/२०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.

उपरोक्त समितीने एकूण १५३ प्रस्तावांची छाननी / पडताळणी केली असता त्यापैकी ८४ पात्र प्रस्तावांना आर्थिक सहाय्य रक्कम देण्याकरिता शिफारस केलेली असून ६९ प्रस्ताव अनुदान सहाय्य देणेसाठी अपात्र करून यादी कार्यालयास सादर केली आहे. सदर बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या सुलभ संदर्भासाठी सोबत जोडला आहे.

अनुदानास पात्र करण्यात आलेल्या एकूण ८४ प्रस्तावांमध्ये समितीने दि.१२/१२/२००७ रोजी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार तसेच उपलब्ध असलेल्या शेष रकमेप्रमाणे अनुदान सहाय्य रक्कमेची शिफारस केलेली आहे.



सबब, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना व विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य संदर्भात शिफारस करणेकरिता मा. कुलगुरु महोदया यांनी गठीत केलेल्या समितीने सादर केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

**ठराव:** शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विविध संलग्नित महाविद्यालयांना आणि विद्यापीठ परिसर संकुलांना अभ्यासक्रमावर आधारित चर्चासत्र / कार्यशाळा आयोजनाकरिता आर्थिक सहाय्य करणेसंदर्भात शिफारस करण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी गठीत केलेल्या समितीच्या बैठका दि.१६/१०/२०१९ व १७/१०/२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी / पडताळणी करून सादर केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ११ ] डॉ. किसन विठ्ठलराव झिपरे, प्रभारी प्राचार्य, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट यांनी उत्तर पोलीस ठाणे, अक्कलकोट येथे गुन्हा (FIR क्र.०३८९) दाखल केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयात ऑक्टोबर, २०१८ च्या परीक्षा संपन्न होत असतांना दि.२०/१२/२०१८ रोजी बी.कॉम. द्वितीय वर्ष, सत्र-तृतीय मधील Corporate Accounting या विषयाची प्रश्नपत्रिका गैरमार्गाने Social Media (Whatsapp) वर उपलब्ध झाल्याने सदर प्रकरणाबाबत दि.१६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्र.१०(११) नुसार कार्यवाही करणेबाबत महाविद्यालयास दि.२२/०१/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. त्याचप्रमाणे संबंधित महाविद्यालयास वारंवार स्मरणपत्र देऊन ही गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल विद्यापीठास सादर केलेला नाही. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठ प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार गुन्हा (FIR) दाखल न केल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.२३/०७/२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये सादर केली असता त्यावर खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

“सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाने FIR दाखल न केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करावी असे सर्वानुमते ठरले.”

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दि.२३/०७/२०१९ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या दि.२७/०८/२०१९ रोजीच्या बैठकीत सादर केला असता त्यावर व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

“सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाने आजतागायत गुन्हा (FIR) दाखल न केल्यामुळे विद्यापीठाकडून गुन्हा (FIR) दाखल करावा असे सर्वानुमते ठरले.”

व्यवस्थापन परिषदेने दि.२७/०८/२०१९ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासकीय कार्यवाही करत असतांना दरम्यानच्या कालावधीत डॉ. किसन विठ्ठलराव झिपरे, प्रभारी प्राचार्य, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट यांनी दि.१२/१०/२०१९ रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, अक्कलकोट येथे प्रथम खबर अहवाल (FIR) (क्र.०३८९) दाखल केल्याचे उपकुलसचिव, शैक्षणिक, संशोधन व विकास विभाग, प्रस्तुत विद्यापीठ यांना दि.१४/१०/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळवून त्याची माहिती ई-मेलद्वारे या कार्यासनास पाठविले आहे.

सबब, डॉ. किसन विठ्ठलराव झिपरे, प्रभारी प्राचार्य, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट यांनी उत्तर पोलीस ठाणे, अक्कलकोट येथे गुन्हा (FIR क्र.०३८९) दाखल केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: डॉ. किसन विठ्ठलराव झिपरे, प्रभारी प्राचार्य, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट यांनी उत्तर पोलीस ठाणे, अक्कलकोट येथे गुन्हा (FIR क्र.०३८९) दाखल केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ १२ ] न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या स्थानांतराबाबत व्यवस्थापन परिषद गठीत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ.

(टिपणी: संदर्भ:-

१. मा. व्यवस्थापन परिषद गठीत त्रिसदस्यीय समितीचा दि. ११/१०/२०१९ रोजीचा अहवाल
२. विद्यापीठ पत्र जा. क्र. पुअहोसोविसो/संलग्नता/२०१९/७११७, दि. १३/०९/२०१९
३. दि. २७/०८/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ७(७)
४. मा.प्राचार्य, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाचे पत्र जा.क्र.NSCBP

स्थलांतर/ऑग/२०१९/१५६०, दि. १३/०८/२०१९

५. द. व. खारके, कक्ष अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई यांचे पत्र जा. क्र. स्थलांत-२०१८/(२७५/१८)/मशि-४, दि. ३०/१०/२०१८
६. विद्यापीठ पत्र जा. क्र. सोविसो/संलग्नता/२०१८/१०५५५, दि. ११/१२/२०१८
७. न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर यांचे पत्र जा.क्र. NSCBP/स्थलांतर/Dec/२०१८/१४८१, दि. १४/१२/२०१८
८. दि. १६/०१/२०१९ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ०८
९. विद्यापीठ पत्र जा. क्र. सोविसो/संलग्नता/२०१९/१८५६, दि. ०२/०३/२०१९
१०. मा. सहसंचालक, शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा. क्र. अमवि २०१६/सोवि/न्यु सातारा महा/स्थलांतरण/मवि-२/५७८९, दि. ११/०४/२०१९
११. न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर यांचे पत्र जा. क्र. NSCBP/स्थलांतर/एप्रिल/२०१८/१५४१, दि. १५/०४/२०१९
१२. विद्यापीठ पत्र जा. क्र. पुअहोसोविसो/संलग्नता/२०१८/४४७७, दि. ०६/०६/२०१९
१३. दि. ११/०६/२०१९ रोजीचा द्विसदस्यीय समितीचा अहवाल
१४. दि. १६/०७/२०१९ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. १८
१५. विद्यापीठ पत्र जा. क्र. पुअहोसोविसो/संलग्नता/२०१९/६२४३, दि. ०९/०८/२०१९

संदर्भ क्र. ३ अन्वये, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाच्या प्रस्तावाबाबत कॉलेजची प्रत्यक्ष जावून पाहणी करणे. नवीन जागेत कॉलेज स्थलांतर केल्यानंतर विद्यार्थी / शिक्षक यांच्या गैरसोयीबद्दल नवीन ठिकाणच्या जागेची शैक्षणिक उपयुक्तता यासंदर्भात अभ्यास करणे. तसेच सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्र. ७(७) नुसार त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती.

संदर्भ क्र. २ अन्वये, उक्त समितीस कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने सदर त्रिसदस्यीय समितीने दि. २१/०९/२०१९ रोजी न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि. ११/१०/२०१९ रोजी या कार्यालयास अहवाल सादर केला असून खालीलप्रमाणे शिफारस केली आहे.

न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाने दि. १३/०८/२०१९ रोजी स्थलांतरासंदर्भात विद्यापीठ व शासन स्तरावर पुनः पत्रव्यवहार करून विनंती केली आहे. सदर

विनंती ही महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ अन्वये केलेली आहे. स्थलांतरासंदर्भात सदर कायद्यामध्ये कोणत्याही अटीचा समावेश दिसून येत नाही. तथापि, महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा अवलंब या प्रस्तावास लागू होत नसून संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ ला अनुसरून सदरील प्रस्तावानुसार महाविद्यालय स्थलांतर करण्यास हरकत नाही अशी शिफारस समितीने विद्यापीठास केलेली आहे.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, संदर्भ क्र. ५ अन्वये, द. व. खारके, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाचा प्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ - कलम ११८ मधील तरतूदीनुसार प्रस्तुत विद्यापीठाच्या सुस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव शासनास सादर करणेबाबत कळविले होते. त्यानुसार दि. ०५/१२/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार संदर्भ क्र. ६ अन्वये उक्त महाविद्यालयास स्थलांतरणाबाबतचा प्रस्ताव प्रस्तुत विद्यापीठास सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.

त्यानुसार संदर्भ क्र. ७ अन्वये, मा. प्राचार्य, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर यांनी महाविद्यालय पंढरपूरपासून ७ किमी अंतरावर असलेल्या मौ. कोर्टी, ता. पंढरपूर येथे स्थलांतर करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. तदनंतर दि. २६/१२/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, सदरचा विषय दि. १६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला. त्यानुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या दि. १६/०१/२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या ठराव क्र. ०८ नुसार न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर या महाविद्यालयास पंढरपूर ठिकाणाहून नुतन इमारतीत स्थानांतरणास शासनाची सहमती घेण्यासाठी प्रस्ताव विहित शुल्कासह घेवून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दि. ०७/०२/२०१९ व दि. १८/०१/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८(३) मधील तरतूदीनुसार सदरील महाविद्यालयाचा प्रस्ताव मान्यतेस्तव मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना पाठविणे आवश्यक असताना संदर्भ क्र. ९ अन्वये, मा. शिक्षण संचालक, उ.शि., पुणे यांच्याकडे अनावधानाने अग्रेषित करण्यात आलेला आहे.

तदनंतर संदर्भ क्र. १० अन्वये, मा. सहसंचालक, शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी विद्यापीठ पत्र दि. ११/१२/२०१८ व दि. ०२/०३/२०१९ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेले कलम ११६ हे कशाबाबत आहे याबाबतचे स्पष्टीकरण व सदर महाविद्यालयाच्या स्थानांतरणास शिफारस केल्यानुसार सदर प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८ मधील तरतूदीचे पालन होते किंवा कसे याबाबत शिफारशीसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करणेबाबत कळविले होते.

तसेच संदर्भ क्र. ११ अन्वये, उक्त महाविद्यालयास पंढरपूरपासून ५ किमी अंतरावर असलेल्या मौ. कोर्टी ता. पंढरपूर येथील इमारतीत स्थलांतर करणेबाबतची योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा. प्राचार्यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने दि. २२/०५/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार मा. प्र-कुलगुरु गठीत द्विसदस्यीय समितीस संदर्भ क्र. १२ अन्वये कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने समितीने दि. ११/०६/२०१९ रोजी आपला अभिप्राय या कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार दि. १७/०६/२०१९ व दि. ०१/०७/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार सदर द्विसदस्यीय समितीचा अहवाल दि. १६/०७/२०१९ रोजीच्या

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवला असता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ११८(३)(ख) नुसार न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या नवीन ठिकाणाचे स्थानांतरणाचे अंतर ५ कि.मी. पेक्षा जास्त असल्याने सदरचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची केलेली विनंती अमान्य करण्यात आली असा ठराव झाला आहे. सदर ठराव क्र. १८ बाबत संदर्भ क्र. १५ अन्वये, उक्त महाविद्यालयास कळविण्यात आले होते.

संदर्भ क्र. ४ अन्वये, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर हे महाविद्यालय जून २००९ पासून पंढरपूर येथील नवीन सोलापूर रोड, रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील संस्थेच्या मालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होते. सदर ठिकाणी सदर अभ्यासक्रमासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने सदर महाविद्यालयासाठी संस्थेने मौ. कोर्टी, ता. पंढरपूर येथे सर्व सोयीनियुक्त इमारत बांधलेली असून सदर इमारतीमध्ये महाविद्यालय स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये मा. संचालक, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे सादर करून त्यांच्याकडून अभिप्राय पत्र घेऊन सदर अभिप्राय पत्र मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचेकडे देखील सादर केले होते. परंतु अद्याप सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुनःश्च माहे ऑक्टोबर २०१८ मध्ये मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचेकडे सादर केले असून सदर स्थलांतरासाठी सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचेकडून शिफारस मागविली असून खास बाब म्हणून सदर महाविद्यालयास मौ. कोर्टी, ता. पंढरपूर परिसरातील संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतर करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत प्राचार्यांनी विनंती केली होती.

त्यानुषंगाने दि. २६/०८/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार सदरचा विषय दि. २७/०८/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला. सदर बैठकीमध्ये ठराव क्र. ७(७) नुसार उक्त महाविद्यालयाची स्थलांतराबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. सदर समितीस संदर्भ क्र. २ अन्वये कळविण्यात आले होते. सदरच्या त्रिसदस्यीय समितीने दि. २१/०९/२०१९ रोजी उक्त महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि. ११/१०/२०१९ रोजी या कार्यालयास अहवाल सादर केला आहे.

संदर्भ क्र. १ नुसार व्यवस्थापन परिषद गठीत त्रिसदस्यीय समितीने न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या स्थलांतराबाबत केलेली शिफारस पुन्हा व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करावी लागेल.

सबब, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या स्थानांतराबाबत व्यवस्थापन परिषद गठीत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ).

**ठराव:** न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या स्थानांतराबाबत व्यवस्थापन परिषद गठीत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १३ ] दि.२१/०९/२०१९ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केलेल्या दि.१८/०९/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.१८/०९/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. यास General Statutes No. S.324 नुसार वित्त व लेखा समितीची व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार दि.२१/०९/२०१९ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत मान्यतेची शिफारस केलेला दि.१८/०९/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.१८/०९/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने दि.२१/०९/२०१९ रोजीच्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १४ ] दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केलेला दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. यास General Statutes No. S.324 नुसार वित्त व लेखा समितीची व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत मान्यतेची शिफारस केलेला दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.०८/११/२०१९ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने दि.०८/११/२०१९ रोजीच्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १५ ] ज्ञानस्रोत समितीच्या दि.२३/१०/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची बैठक दि. २३/१०/२०१९ रोजी संपन्न झाली. या बैठकीतील विषय पत्रिकेवर दि.२३ एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यालयाने त्यावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे, सन २०१८-१९ या वर्षाचा ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यास केंद्राचा वार्षिक अहवाल माहितीस्तव, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ज्ञानस्रोत केंद्राकडील अंदाजपत्रकाचे विवरण माहितीस्तव, सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यासकेंद्रासाठी पुस्तके व नियतकालिके खरेदी करणे संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याबाबत सहपत्र जोडलेले आहे, अभ्यासकेंद्राकडील मुलींच्या अभ्यासिकेची वेळ वाढविणेबाबत, दुर्मिळ पुस्तके स्कॅनिंग करून वापरात आणण्यासाठी विद्यापीठ संकुलातील शिक्षकांची समिती स्थापन करून मिळणेबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम क्र.२१ (४) (छ) नुसार विद्यापीठ संलग्न महाविद्यालये आणि मान्यता प्राप्त परिसंस्थांच्या ग्रंथपालाची वार्षिक बैठक आयोजित करण्याची बाब विचारार्थ, ज्ञानस्रोत केंद्राकडील संगणक कक्षाच्या वापराबाबत, विद्यापीठामध्ये नव्याने सुरु होणाऱ्या संकुलाच्या माहितीबाबत, ज्ञानस्रोत केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत, ज्ञानस्रोत केंद्राकडून शिक्षकांना, कं. शिक्षक व कायम शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वाचनासाठी देण्यात येणाऱ्या पुस्तकांबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १६(३) अन्वये मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञानस्रोत समितीच्या दि.२३/१०/२०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ १६ ] प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी आणि इतरांच्या चुकामुळे अध्यादेश ७ मधील तरतूदीनुसार जाहीर केलेल्या निकालामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात आकारण्यात येणारे शुल्क ठरविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी आणि इतरांच्या चुकामुळे अध्यादेश ७ मधील तरतूदीनुसार जाहीर केलेल्या निकालामध्ये दुरुस्ती करून मिळण्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात संलग्नित महाविद्यालयाकडून प्रस्तुत विद्यापीठास प्राप्त होतात. अशा प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यादेश ७ मधील तरतूदीनुसार पुढील कार्यवाही प्रस्तुत विद्यापीठ स्तरावरून केली जाते.

**अध्यादेश ७ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.**

Due to Errors: In any cases where it is found that the result of an examination has been affected by errors, the controller of examinations shall have power to amend such result manners as shall be in accordance with the true position and to make such declaration as is necessary with the approval Vice Chancellor / Pro-Vice Chancellor, provided the errors are reported / detected within 6 months from the date of declaration of result. Errors detected thereafter shall be placed before the Board of Examination.

Error Means :

- 1) Error in Computer / data entry printing or programming and the like.
- 2) Clerical error, manual or machine in totaling or entering of marks on ledger / register.

Error due to negligence or ever sight of examiner or any other person connected with evaluation, moderation and result preparation

वरील प्रमाणे जाहीर केलेल्या निकालामध्ये दुरुस्ती करण्याबाबत अध्यादेशात तरतूद असून अशा प्रकरणी किती शुल्क आकारावे, याबाबतचा कोठे उल्लेख अगर निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकरण्याच्या संदर्भात शुल्क ठरविण्याचा विषय दि.२३/०६/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीसमोर सादर केला असता खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आला आहे.

ठराव क्र.२६	महाविद्यालय, विद्यार्थी व इतर संबंधितांच्या चुकामुळे (अध्यादेश ७ मध्ये नमुद केलेले) जर विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये दुरुस्ती करावी लागल्यास अशा दुरुस्तीसाठी प्रती दुरुस्ती रु.१००/- घेण्याचे सर्वानुमते ठरले.
-------------	---

वरीलप्रमाणे ठरावाच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या शुल्कास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्याचा विषय दि.१९ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये ठेवण्यात आला असता खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आला आहे.

ठराव क्र.२	सदरचा विषय सविस्तर माहिती घेऊन पुनश्च: सादर करावा असे ठरले.
---------------	---

वरील प्रमाणे व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे:

- १) वरील प्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेल्या शुल्कास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.
- २) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३१ (भ) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे:

कलम ३१ (भ)	प्राश्निक व परीक्षा विषयक इतर कर्मचारी वर्ग, विद्याशाखेचे अभ्यागत यांच्यासाठी मानधन, पारिश्रमिक, शुल्क आणि प्रवास व इतर भत्ते व विद्यापीठाला देण्यात येणाऱ्या अशा इतर सेवांसाठी शुल्क व इतर आकार विहित करणे.
---------------	--

- ३) वर नमूद केल्यानुसार कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन परिषदेस असल्याने दि.२३/०६/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठराव क्र.२६ नुसार ठरविण्यात आलेल्या शुल्कास व्यवस्थापन परिषदेची अंतिम मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, वर नमूद केलेली विद्यापीठ कायद्यातील तरतूद विचारात घेता दि.२३/०६/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार जाहीर केलेल्या निकालामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ₹१००/- इतके शुल्क आकारण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या ठरावास मान्यता देण्याची बाब पुनश्च: विचारार्थ).

**ठराव:** प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी आणि इतरांच्या चुकामुळे अध्यादेश ७ मधील तरतूदीनुसार जाहीर केलेल्या निकालामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात पहिल्या ५ चुकांसाठी ₹१००/- व त्यानंतर प्रत्येक चुकीसाठी ₹१०/- इतके शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १७ ] उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची दि.२४ जुलै, २०१९ ची अधिसूचने प्रमाणे ठरवून दिलेल्या Daily wages (रोजदारी) प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन अदा करणेबाबत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: किमान वेतन अधिनियम १९४८ (१९४८ चा ११) हा महाराष्ट्र राज्यास लागू करताना त्यांच्या कलम ३ च्या पोट कलम (१) खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट कलम (२) द्वारे प्रधान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, शासकीय अधिसूचना, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-१०५०/४९८/प्र.१४०/कामगार-७, दि.२८ ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रसिध्द झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे दि.२४ जुलै, २०१९ पासून उक्त अनुसूचित रोजगारात असलेल्या खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या कामगाराच्या वर्गाला त्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान दर पुनर्निर्धारित करित आहे ते खालीलप्रमाणे.

अ.क्र.	कामगाराची वर्गवारी	मूळ किमान वेतन दर (दरमहा)		
		परिमंडळ - १	परिमंडळ - २	परिमंडळ - ३
१.	कुशल	११,६३२/-	११,०३६/-	१०,४४०/-
२.	अर्धकुशल	१०,८५६/-	१०,२६०/-	९,६६४/-
३.	अकुशल	१०,०२९/-	९,४२५/-	८,८२८/-

वरील तक्तास अनुसरून सोबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून प्रस्तुत विद्यापीठ हे परिमंडळ-१ मध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असून प्रस्तुत विद्यापीठातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीमध्ये गणले जाते. महाराष्ट्र शासनाने उक्त अधिसूचनेनुसार अनुसूचित रोजगारातील कामगारांना किमान वेतन दर लागू करण्यात आला आहे. अर्धकुशल व अकुशल कामगाराची व्याख्या खालीलप्रमाणे आहे.

- १) **कुशल कामगार-** कुशल कामगार म्हणजे जो स्वतःच्या निर्णय शक्तीनुसार आपले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो तो असा कामगार,
- २) **अर्धकुशल-** अर्धकुशल कामगार म्हणजे सर्वसाधारण नित्याच्या स्वरूपाचे असे काम करतो की, ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते. परंतू, तुलनेने त्याला दिलेले छोटे काम की, ज्यामध्ये महत्वाचे निर्णय इतराकडून घेतले जातात असे काम योग्य रितीने पार पाडण्याची आवश्यकता असते. मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पाडणे हेच त्याचे कर्तव्य असते.
- ३) **अकुशल-** अकुशल कामगार म्हणजे ज्यास लहानसा किंवा स्वतंत्र निर्णय घेणे आणि पूर्वाभुव असणे आवश्यक नाही. परंतू, तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे असे साध्या कर्तव्य पालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार, त्याच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळ्या वस्तुची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक असेल.

व्यवस्थापन परिषद ठराव क्र.२६, दि.०६ एप्रिल, २०१९ अन्वये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत खालीलप्रमाणे ठराव पारीत करण्यात आला आहे.

१)	ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी १ ते ५ वर्षांचा आहे त्यांना रु. ४१७/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
२)	ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी ५ ते १० वर्षांचा आहे त्यांना रु. ५००/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
३)	ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी १० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना रु. ६२५/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
४)	०१ वर्षांपेक्षा कमी अनुभव असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यास प्रचलित किमान वेतन कायदानुसार प्रतिदिन रक्कम कंत्राटदारामार्फत देण्यात यावे. व्यवस्थापन परिषद ठराव क्र.२६, दि.१९ सप्टेंबर, २०१९ अन्वये सह सचिवाचे स्वीय सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी केलेल्या विनंतीनुसार श्रीमती दिप्ती मोरे, लिपिक-टंकलेखक (हंगामी) यांचे वेतन दरमहा रु.१३,०००/- इतके करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.

किमान वेतन अधिनियम १९४८ (१९४८ चा ११) हा महाराष्ट्र राज्यास लागू करताना त्यांच्या कलम ३ च्या पोट कलम (१) खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट कलम (२) द्वारे प्रधान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन, शासकीय अधिसूचना, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-१०५०/४१८/प्र.१४०/कामगार-७, दि.२८ ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रसिध्द झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे दि.२४ जुलै, २०१९ पासून अनुसूचित रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर लागू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तुत विद्यापीठातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे परिमंडळ-१ मध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असून प्रस्तुत विद्यापीठातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे कुशल या वर्गवारीमध्ये गणले जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित रोजगारातील कामगारांना किमान वेतन दर लागू करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परीषदेच्या ठराव क्र.०६, दि.२६ एप्रिल, २०१९ मंजूर केलेल्या ठरावानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही केली जात आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सादर करण्यात आलेल्या दि.०१/१०/२०१९ रोजीच्या टिपणीवर मा.कुलगुरु महोदयानी Labour Law प्रमाणे नियम करावेत असे आदेश दिले आहे.

उपरोक्त सर्व बाबी अवलोकनी घेता, दि.०१/१०/२०१९ रोजीच्या टिपणीमध्ये नमुद कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (एकत्रित वेतन वगळून) वेतनाबाबत कुलगुरु महोदयांनी Labour Law प्रमाणे Daily wages (रोजदारी) लागू केल्यास एकुण २६ दिवसाचे खालीलप्रमाणे वेतन अदा करावे लागणार आहे.

अ. क्र.	तपशील	संगणक लेखनिक/डाटा ऑपरेटर /प्र.सहायक वाहन चालक (अर्ध कुशल)	शिपाई/माळी/प्र.परिचर (अकुशल)
१.	किमान वेतन रु.	१०,८५६/-	१०,०२१/-
२.	विशेष भत्ता	३९०/-	३९०/-
३.	एकूण रूपये	११,२४६/-	१०,४११/-
४.	प्रति दिन वेतन	४३३/-	४००/-

नियमाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पी.एफ. व ई.एस.आय. कपात करण्यात येईल.

अ.क्र.	व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार सध्याचे वेतन (एक महिन्याचे)	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची दि.२४ जुलै, २०१९ ची अधिसूचने प्रमाणे वेतन (एक महिन्याचे)
१.	एक महिन्याचे अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन एकूण- १६,३२,५७८/-	एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७३ (अर्ध कुशल) ११,२४६ X ७३ = ८,२०,९५८/- एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६१ (अकुशल) १०,४११ X ६१ = ६,३५,०७१/- एकूण - १४,५६,०२९/-

सबब, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची दि.२४ जुलै, २०१९ ची अधिसूचने प्रमाणे ठरवून दिलेल्या Daily wages (रोजदारी) प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन अदा करणेबाबत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १८ ] दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेली सार्वजनिक सुट्टी बदलून ती पहिल्या व तिसऱ्या शनिवारी करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालीलप्रमाणे सूचना पाठविली होती.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास व विविध शासकीय कार्यालयास सद्यःस्थितीत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आता सार्वजनिक बँकांनादेखील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याऐवजी पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सुट्टी दिल्यास विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची विविध शासकीय कार्यालये व बँकांमधील कामे करणे सोयीचे होईल. सद्यःस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या विद्यापीठांनी हा बदल व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने केलेला आहे. सद्यःस्थितीत दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेली सुट्टी बदलून ती पहिल्या व तिसऱ्या शनिवारी करण्याची शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे".

सदरचा ठराव क्र. १२, दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या अधिसभेमध्ये मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या ठरावानुसार सदरील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

सबब, दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेली सार्वजनिक सुट्टी बदलून ती पहिल्या व तिसऱ्या शनिवारी करणेची बाब विचारार्थ).

**ठराव:** सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

[ १९ ] विद्यापीठ वर्धापन दिनी देण्यात येणारा गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालानुसार देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य डॉ. एस. बी. चौधरी यांनी खालीलप्रमाणे ठराव मांडण्यासाठी सूचना पाठविली होती.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध गुणवंत पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदरच्या पुरस्काराकरिता आस्थापना विभाग परिपत्रकाद्वारे इच्छुक असणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेते व प्राप्त अर्जाची छाननी करते व याकामी नियुक्त समिती पुरस्कारासाठी कर्मचाऱ्यांची निवड करते. इच्छुक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून पुरस्काराची निवड करणेऐवजी आस्थापना विभागाने त्यांच्याकडे असलेल्या वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालानुसार माहिती तयार करावी व यामधून नियुक्त समितीने गुणानुक्रमे मा.कुलगुरु महोदयांकडे नावाची शिफारस करावी यामधून मा.कुलगुरु महोदया एका कर्मचाऱ्याची गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड करतील हा बदल व यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे".

सदरचा ठराव क्र. ११, दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या अधिसभा बैठकीमध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आलेला असून ठरावानुसार सदरील बदलासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे असे नमूद केले आहे.

सबब, विद्यापीठ वर्धापन दिनी देण्यात येणारा गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालानुसार देण्याची बाब व त्यासाठी नियमावली तयार करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

[ २० ] विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे एक उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्य श्री. संगवे यांनी खालीलप्रमाणे सूचना पाठविली होती.

"विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या नियमावलीचे अवलोकन केले असता हा पुरस्कार आजपर्यंत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला मिळाला नाही. तरी प्रथम, द्वितीय व तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एक आणि चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यासाठी एक उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे".

सदरचा ठराव क्र. ७, दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या अधिसभेमध्ये मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे झालेल्या ठरावानुसार सदरील विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

सबब, विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे एक उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** सदरचा विषय अमान्य करण्यात आला.



[ २१ ] विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांचे स्थान निश्चितीसाठी कॅस अंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर केंद्रीय पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क सुधारीत करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाच्या दि.०८/०३/२०१९ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार संलग्नित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांचे कॅस अंतर्गत स्थान निश्चिती / पदोन्नती करीता विद्यापीठाने किमान प्रत्येक वर्षी दोन वेळा परिपत्रकान्वये प्रस्ताव मागवून विहित कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे. या अनुषंगाने कॅस ची प्रक्रिया वर्षातून दोन वेळा राबवावी लागणार आहे.

संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक (स्टेज १ ते २ व स्टेज २ ते ३) कॅसच्या प्रस्तावासाठी रु.३,०००/- इतके शुल्क आकारण्यात येते. तर दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषद ठराव क्र. १५ (८) अन्वये शिक्षकांचे कॅसचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी खालील प्रमाणे शुल्काची आकारणी करण्यात येत आहे.

१)	सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक (स्टेज ३ ते ४)	रु. ५,०००/-
२)	सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक (स्टेज ४ ते ५)	रु. ७,०००/-

या संदर्भात कार्यालयीन निवदेन खालील प्रमाणे आहे.

- १) नुकतेच संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांकडून सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक पदाच्या केंद्रीय पध्दतीने स्थान निश्चितीसाठी प्राप्त प्रस्तावावर कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक या पदाची स्थान निश्चितीची कार्यवाही सुरु झालेली आहे.
- २) संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांकडून कॅस अंतर्गत प्राप्त स्थान निश्चितीसाठी प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर प्रथम छाननी समिती नियुक्त करून प्रस्तावाची छाननी करण्यात येते.
- ३) याकामी छाननी समिती सदस्यांना प्रस्तावांची छाननी करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. तद्नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचना व दि.०८/०३/२०१९ रोजीचा महाराष्ट्र शासन नियमानुसार समितीचे गठन करून कॅसची कार्यवाही पूर्ण केली जाते.

- ४) उक्त समिती सदस्यांना कॅसची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपस्थित कालावधीचा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता व इतर अनुषंगिक खर्च येतो.
- ५) उक्त शासन निर्णयानुसार कॅसची कार्यवाही प्रत्येक तीन महिन्यातून एकदा अथवा वर्षातून दोन वेळा करावी लागणार असल्याने, प्रस्ताव आकारणीचा शुल्क सुधारीत करणे आवश्यक वाटते. जेणेकरून कॅसच्या कार्यवाहीची प्रक्रिया प्राप्त शुल्कातून करणे सुलभ होईल.

सबब विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांचे स्थान निश्चितीसाठी कॅस अंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर केंद्रीय पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी शुल्क सुधारीत करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांचे स्थान निश्चितीसाठी कॅस अंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर केंद्रीय पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क सुधारीत करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक (स्टेज ३ ते ४)	₹७,०००/-
सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक (स्टेज ४ ते ५)	₹१०,०००/-

[ २२ ] संलग्नित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या काही महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेमध्ये दुरुस्ती निदर्शनास आल्याने त्या महाविद्यालयातील शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफमध्ये केलेल्या दुरुस्त्या मान्यतेसाठी विचारार्थ

(टिपणी: दि. ०४/०६/२०१९ व दि. १९/०६/२०१९ रोजी विद्यापीठामध्ये चेंजेस इन स्टाफ समितीची बैठक पार पडली. संलग्नित २७ महाविद्यालयांकडून विविध विद्याशाखा अंतर्गत नवीन नियुक्ती, संस्था अंतर्गत बदली आणि पदोन्नती झालेल्या ११४ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेकरिता प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठअधिनियम, २०१६ दि.०१ मार्च, २०१७ कलम ६२ अन्वये विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Orinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) प्रमाणे चेंजेस इन स्टाफची समिती गठित करण्यात आली आहे. गठित समितीने प्रस्तावांची तपासणी केल्यानंतर दि.१६/०७/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेचा ठराव झालेला आहे. परंतु सदर बैठकीमध्ये झालेल्या ठरावामध्ये १) संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर, २) वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर, ३) कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर, ४) श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी, ५) मारुतीराव हरिराव महाडिक आर्टस अँड सायन्स कॉलेज, मोडर्निब या महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफ मध्ये काही दुरुस्त्या आढळून येत असल्याने सदर दुरुस्त्या चेंजेस इन स्टाफमध्ये नमूद करण्यासाठी दि. २९/०८/२०१९ रोजी टिपणीन्वये मा. प्र-कुलगुरु महोदयांनी सदरच्या दुरुस्त्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यास मान्यता दिली. त्यानुषंगाने दि. १९/०९/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सदरचा विषय ठेवला असता, व्यवस्थान परिषदेने सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुनःसदर करण्याबाबत ठराव केलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती -

- १) वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर या महाविद्यालयातील डॉ. कोटी एस. व्ही.-प्राचार्य, डॉ. श्रीमती वाघमारे एन. सी.-सहयोगी प्राध्यापक.
- २) कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर या महाविद्यालयातील डॉ. श्रीमती रंगरेज ए. एस.-सहयोगी प्राध्यापक, डॉ. भावे बी. एस.-सहयोगी प्राध्यापक डॉ. वाघमारे डी. एस.-सहयोगी प्राध्यापक
- ३) संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयातील श्रीमती डॉ. मेत्री पी. जी.-सहाय्यक प्राध्यापक, डॉ. कावळे एम. एस.-सहाय्यक प्राध्यापक, डॉ. गोरेपाटील पी. बी.-सहाय्यक प्राध्यापक, प्रा. पाटील एस. एस.-सहाय्यक प्राध्यापक, डॉ. श्रीमती संगेपाग एम. डी.-सहाय्यक प्राध्यापक आणि डॉ. श्रीमती रामपुरे एस. एम.-सहाय्यक प्राध्यापक

वरील अनुक्रमे १ ते ३ मध्ये नमूद शिक्षकांच्या समितीने दिलेल्या तपासणी अहलवालामध्ये Recommended असा शेरालेला आहे. परंतु वरील नमूद शिक्षकांना विद्यापीठ मान्यता The approval given to the reports will be subject to the final outcome of the Writ Petition No. १५१५ of २०१३ pending before The Hon.Bombay High Court. या अटीच्या अधीन राहून देण्यात आलेले आहे.

- ४) श्रीमान भाऊसाहेब झाडबुके, बार्शी या महाविद्यालयातील श्री. मुळे एस. एस.-सहाय्यक प्राध्यापक, श्री जेवळीकर ए. ए. -सहाय्यक प्राध्यापक, डॉ.डोईफोडे एन. आर. -सहाय्यक

प्राध्यापक, डॉ. काशीद जे. के.-सहाय्यक प्राध्यापक, डॉ. गायसमुंद्रे के. एन.-सहाय्यक प्राध्यापक, श्री. मुळ वाय. बी.-सहाय्यक प्राध्यापक आणि डॉ. मोहिते आर. एम. -सहाय्यक प्राध्यापक यांच्या समिती अहवालामध्ये असे नमूद केलेले आहे. परंतु वरील नमूद शिक्षकांना विद्यापीठ मान्यता मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद येथील याचिका क्र.१२०५१/२०१५ अधिन राहून नमेणूका देण्यात याव्यात. या अटीच्या अधीन राहून देण्यात आलेले आहे.

तरी वरील अनुक्रमे १ ते ३ मध्ये नमूद महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफ मान्यता पत्रामध्ये विद्यापीठ मान्यता पत्रामध्ये नमूद केलेली अट Eligible for subject to Court Writ Petition No.१५१५ of २०१३ Pending before Bombay high court आणि अनुक्रम ४ मध्ये नमूद महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफ मान्यता पत्रामध्ये विद्यापीठ मान्यता पत्रामध्ये नमूद केलेली अट Eligible for subject to Court Writ Petition No.१२०५१ of २०१५ Pending before Aurangabad high court. देण्यात यावी असे वाटते म्हणून वर नमूद दुरुस्तीसह चेंजेस इन स्टाफ मान्यता पत्र देण्याकरिता सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आला आहे. (सोबत दुरुस्तीचा तक्ता जोडलेला आहे.)

५. मारुतीराव हरिराव महाडिक आर्टस अँड सायन्स कॉलेज, मोडनिंब या महाविद्यालयातील कार्यरत डॉ. शेख एस. आय. यांच्या चेंजेस इन स्टाफमध्ये सहयोगी प्राध्यापक झाल्याची दिनांक नमूद करण्यात आली होती. परंतु डॉ. शेख एस. आय. यांना चेंजेस इन स्टाफ मान्यता पत्रामध्ये महाविद्यालयात रुजू झालेली दिनांक आणि सहयोगी प्राध्यापक झालेली दिनांक पत्रामध्ये नमूद करून देण्याबाबत पत्र दिले असता त्यांना त्यांच्या चेंजेस इन स्टाफ मध्ये रुजू दिनांक आणि सहयोगी प्राध्यापक झालेली दिनांक नमूद करून चेंजेस इन स्टाफचे मान्यता पत्र देण्यात आले असल्याने माहितीस्तव डॉ. शेख एस. आय. यांचे चेंजेस इन स्टाफचे मान्यता पत्र ठेवण्यात आले आहे.

६. सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील प्रा. मासाळ ए. आर. यांचा प्राध्यापक पदासाठी प्राप्त चेंजेस इन स्टाफ प्रस्तावाला सहयोगी प्राध्यापक पदाचे विद्यापीठ मान्यता पत्र आणि सहयोगी प्राध्यापक पदाचे चेंजेस इन स्टाफचे मान्यता पत्र जोडलेले नसल्याने याबाबत त्यांना पत्र पाठविण्यात आले होते. तरी प्रा. मासाळ ए. आर. यांनी संबंधित कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे प्रा. मासाळ ए. आर. यांचे प्राध्यापक पदाच्या चेंजेस इन स्टाफचे मान्यता पत्र देता येत नाही आणि वर नमूद महाविद्यालयातील शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफच्या मध्ये दुरुस्त्याबाबत विचारार्थ सादर,

उपरोक्त महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफ मान्यतेबाबत सविस्तर माहिती तसेच वरील चेंजेस इन स्टाफ मधील दुरुस्त्या विचारार्थ).

**ठराव:** संलग्नित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या काही महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजेस इन स्टाफच्या मान्यतेमध्ये दुरुस्ती निदर्शनास आल्याने त्या महाविद्यालयातील शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफमध्ये केलेल्या दुरुस्तीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २३ ] संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीचा कार्यवृत्तात विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/११/२०१९ रोजी विद्यापीठामध्ये पार पडलेल्या चेंजेस इन स्टाफ समितीचा बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. संलग्नित १४ महविद्यालयांकडून विविध विद्याशाखा अंतर्गत नवीन नियुक्ती, संस्था अंतर्गत बदली आणि पदोन्नती झालेल्या ३९ शिक्षकांचे चेंजेस इन स्टाफ मान्यतेकरिता प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. चेंजेस-इन-स्टाफच्या गठित समितीची बैठक दि.१५/११/२०१९ रोजी संपन्न झाली आहे. सदर समितीने प्रस्तावांची पडताळणी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

सबब, उपरोक्त समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव चेंजेस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.१५/११/२०१९ रोजी झालेल्या चेंजेस इन स्टाफ समितीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २४ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम (११७) अन्वये संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम (११७) (१) (ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम (११७) (१) अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत विद्यापीठातील एकूण ११९ महाविद्यालयांपैकी ४० अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) शै.वर्ष २०१५-१६ मध्ये झालेले आहे. उर्वरित विना अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन आतापर्यंत झालेले नाही. अनुदानित महाविद्यालयांचेही शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन होऊनही तीन वर्षे झालेले असल्याने सर्व संलग्नित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ नुसार शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन करून घेणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ मधील तरतूद खालीलप्रमाणे आहे.

१) प्रत्येक संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था, महाविद्यालयाचा किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेचा विद्या विषयक दर्जा व विद्या विषयक प्रशासनाचा दर्जा ठरवणे विद्यापीठाला शक्य व्हावे म्हणून विद्यापीठ निदेश देईल असे अहवाल, विवरणे व इतर तपशील सादर करील.

२) प्र-कुलगुरु, त्याने त्याबाबतीत नियुक्त केलेल्या एका किंवा अधिक समित्यांकडून प्रत्येक विद्यापीठ विभागाची किंवा परिसंस्थेची, संलग्न महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेची, प्रत्येक तीन वर्षातून किमान एकदा तपासणी करण्याची व्यवस्था करील आणि त्या समित्यांमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :-

(क) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता - अध्यक्ष;

(ख) विद्या परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात येईल अशी, विद्यापीठाशी अथवा त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही संलग्न महाविद्यालयाशी किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेशी संबंधित नसलेली एक तज्ज्ञ व्यक्ती

(ग) व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती

(घ) अधिसभेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती :

परंतू, अशा समितीवरील कोणताही सदस्य संबंधित महाविद्यालय किंवा परिसंस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित नसेल अन्वये समिती गठीत करावी लागेल.

विद्यापीठ संलग्नित ४० इतक्या अनुदानित व ६९ इतक्या विनाअनुदानित महाविद्यालयाकरिता अंदाजे १० इतक्या समिती गठित कराव्या लागतील.

सबब ११७ (२) नुसार समिती गठित करण्यास्तव

(ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेकडून तज्ज्ञ व्यक्तीचे नामनिर्देशन करावे लागेल महाविद्यालयांची / समित्यांची संख्या पाहता उपरोक्तप्रमाणे व्यवस्थापन परिषदेद्वारे किमान प्रत्येकी १० तज्ज्ञांचे नामनिर्देशन होणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ अन्वये संलग्नित महाविद्यालये /मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम (११७) (१) (ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुढील बैठकीमध्ये पुनश्चः सादर करण्यात यावा असे ठरले.

[ २५ ] शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्राच्या संदर्भातील एकूण ०४ प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन दि. १५/०९/२०१७ रोजीच्या निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून विविध संस्थाकडून पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्रासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.

नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची कार्यवाही बाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"विहित केलेल्या उपरोक्त कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज, ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी, व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील. विद्यापीठ अर्जासोबत, व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील त्याप्रमाणे, संबध्द कारणांनी यथोचितरित्या पुष्टी दिलेल्या आपल्या शिफारशी सादर करील"

दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१६ मध्ये तरतूद खालीलप्रमाणे आहे.

"सर्व पात्र अर्जदार संस्थांचे अर्ज मंजुरीच्या शिफारशीसह परिशिष्ट "अ" व "ब" तसेच प्रपत्र "अ" व त्यासोबतच्या सर्व कागदपत्रांसह विद्यापीठाकडून शासनाकडे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी सादर करण्यात येतील."

उपरोक्त तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता पात्र झालेले अर्ज परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे ३० नोव्हेंबर पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सदरचे नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.३०/११/२०१९ पर्यंत प्रस्ताव शासनास सादर करणे अनिवार्य आहे.



सबब, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार केलेल्या कार्यवाहीची व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[ २६ ] दि.०८/११/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरीता दि.०८/११/२०१९ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विद्यापीठ परिनियम S.३३९(f) नुसार दि.०८/११/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.०८/११/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.०८/११/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

त्यास डॉ. एच. के. आवताडे, डॉ. टी. एन. कोळेकर, डॉ. बी. एन. आदट्टराव व डॉ. श्रीमती एस. आय. शेख या सदस्यांनी भिन्न (Dissent) मताची नोंद केली.

[ २७ ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Eduvance AR, मुंबई यांच्या समवेत (MoU) सामंजस्य करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठात नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ अंतर्गत Eduvance AR, मुंबई यांच्या समवेत संलग्न महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी Using Augmented Reality for Engineering Education या विषयावर सामंजस्य करार करणे हे अभियांत्रिकीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना Augmented Reality app द्वारे मूळ संकल्पना समजून घेणे सोपे होणार आहे. सदर अभ्यासक्रम प्रस्तूत विद्यापीठातील सर्व प्रथम वर्ष विद्यार्थी व विद्यार्थीनींना देण्याचे प्रयोजन आहे. सदरचे Augmented Reality app हे प्रस्तूत विद्यापीठाला विनाशुल्क व कोणतेही अटी शर्ती विना उपलब्ध होणार आहे. फक्त त्याचा किती व कसा वापर झाला याची माहिती सदर संस्थेस देणे आवश्यक आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Eduvance AR, मुंबई यांच्या समवेत (MoU) सामंजस्य करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Eduvance AR, मुंबई यांच्या समवेत (MoU) सामंजस्य करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २८ ] समान लेखा संहिता (Common Account Code) च्या Chapter III मधील ११) च्या तरतूदीनुसार Purchase and Stores Unit स्थापित करण्यात आलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संकुल / प्रशासकीय विभागासाठी लागणारी रु.५,०००/- किमतीवरील उपकरणे / साहित्य / सेवा खरेदीसाठी, समान लेखा संहिता (Common Account Code च्या Chapter III मधील ११) च्या तरतूदीनुसार Purchase and Stores Unit ची स्थापना मा.कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेन्वये करण्यात आलेली आहे.

त्यानुसार समान लेखा संहिता (Common Account Code) मधील ४.६.२ (General Principles) प्रमाणे सर्व संकुले / प्रशासकीय विभागास लागणारी उपकरणे / साहित्य / सेवा यांची उपयोगिता वा आवश्यकता तपासणीसाठी पडताळणी समिती नेमणे आवश्यक असल्याने त्याप्रमाणे तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच पुढील खरेदीची प्रशासकीय प्रक्रिया केंद्रीय खरेदी विभागामार्फत करण्यात यावे असे वित्त व लेखा विभागाकडील दि.२२/०१/२०१९ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व संकुल / प्रशासकीय विभागाना कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संकुल / प्रशासकीय विभागातील रु.५,०००/- च्या पुढील खरेदीची प्रक्रिया ही केंद्रीय खरेदी विभागामार्फत होत आहे. सदर Purchase and Store Unit मा. कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेन्वये स्थापित करण्यात आलेले असून सदरची बाब माहितीस्तव).

ठराव: समान लेखा संहिता (Common Account Code) च्या Chapter III मधील ११) च्या तरतूदीनुसार Purchase and Stores Unit स्थापित करण्यात आलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

त्यास डॉ. एच. के. आवताडे, डॉ. टी. एन. कोळेकर व डॉ. बी. एन. आदटराव या सदस्यांनी भिन्न (Dissent) मताची नोंद केली.

[ २९ ] लोकशाही, सुशासन व निवडणूका या विषयासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तासिका तत्वाप्रमाणे मानधन आदा करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या परिपत्रक क्र. SUS/ARD/Ph.D./२०१८/८९०९, दि.११ आक्टोबर, २०१८ अन्वये राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या दि.०२/०६/२०१७ रोजीच्या पत्रानुसार सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता आकाराव्या लागणाऱ्या शुल्काची प्रति विद्यार्थी रु. २००/- प्रमाणे घेण्याबाबत सर्व संलग्नित महाविद्यालयांना अवगत करण्यात आले आहे.

लोकशाही, निवडणूक व सुशासन (Democracy, Elections and Good Governance) विषयाचे एकूण १५ अध्यापन तासिका विद्यापीठाने संकेतस्थळावर Upload केल्याप्रमाणे पाठ्यक्रमात निश्चित करून देण्यात आले आहेत.

दि. २१/०६/२०१८ रोजी संपन्न झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र. ९३ (९) अन्वये विषय ठेवला असता, सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

“शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून लोकशाही, सुशासन व निवडणूका या विषयासाठी अंतर्गत मूल्यमापन न ठेवता विद्यापीठामार्फत एकूण ५० मार्काची वस्तुनिष्ठ परीक्षा ठेवण्याबाबत विद्याशाखेने केलेली शिफारस स्वीकारून मान्यता देण्यात आली.”

वरील प्रक्रियेनुसार सदरचा विषय अध्यापनासाठी लागू करण्यात आला आहे. परंतु संबंधित शिक्षकांकडून मानधनाची मागणी सतत होत आहे. एवढेच नव्हे तर सदर बाबीवर विद्यापीठाच्या अधिसभेतही अधिसभा सदस्यांनी मानधनासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

सबब, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/(१८५/१८)/मशि-३, मंत्रालय विस्तार दि. १४/११/२०१८ अन्वये प्रति तासाकरिता सद्यःस्थितीत रु. ५००/- प्रमाणे तद्नंतर शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तासिका तत्वाप्रमाणे संबंधित आध्यापकास मानधन आदा करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** लोकशाही, सुशासन व निवडणूका या विषयासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तासिका तत्वाप्रमाणे मानधन आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३० ] प्रस्तुत विद्यापीठांतर्गत सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरिता E-Transcript & E-Verification शुल्क निश्चितीबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मान्यता दिलेली बाब फेर विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि. २६/०७/२०१९ रोजी बैठकीत E-Transcript & E-Verification शुल्क आकारण्यासंदर्भात मान्यता दिलेला विषय दि.१९/०९/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. तेव्हा सदरील विषयाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे ठराव पास करण्यात आला आहे.

ठराव क्र.३ - सदरचा विषय सविस्तर माहिती घेऊन पुढील बैठकीमध्ये पुनः सादर करावा असे ठरले.

वरील नमूद केलेल्या ठरावाप्रमाणे सदरील प्रकरणा संदर्भातील सर्व वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

१) प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व पुढील शिक्षणासाठी उदा. परदेशातील अभ्यासक्रमास प्रवेश घेणे, विविध संस्थामध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेणे, शासकीय निमशासकीय नोकऱ्यासाठी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र पडताळणी Transcript व Verification साठीचे अर्ज मोठ्या प्रमाणात विद्यापीठास प्राप्त होतात. सन २०१५ या वर्षापासून E-Transcript व E-Verification या सुविधाबाबत Truecopy Credentials या संस्थेशी झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांकडून खालीलप्रमाणे शुल्क आकारले जात आहे.

Parameter	Charges	Solapur University	Truecopy	Remark
Transcript Application Fee	1120	920	200	This is one time fee.
Per E-Transcript Delivery	1300	400	900	This include electronic delivery to the destination university.
Paper Copy	700	400	300	Truecopy does printing, attestation and courier the pack to student's address in India.
Per DHL Delivery	1800	400	1400	This include delivery via DHL to the destination university.

For Verification

Parameter	Charges	Solapur University	Truecopy	Remark
Verification Fee	1000	500	500	Approved verification report is sent to Verifier / Employer on email

२) Truecopy Credentials या संस्थेकडून परीक्षा व मूल्यमापन विभागाकडील ट्रान्सस्क्रिप्ट व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांस End To End सेवा पुरविण्यात येतात. ट्रान्सस्क्रिप्ट करिता विद्यापीठाकडील उपलब्ध अभिलेखावरून पडताळणी करून त्यानुसार तयार करून देण्याबाबत कार्यवाही केली जाते. सदरील कागदपत्रावर डिजीटल स्वाक्षरीने मान्यता दिल्यानंतर संबंधितांना ई-मेल व्दारे Truecopy Credentials या संस्थेमार्फत पाठविले जात होते. Truecopy Credentials ही संस्था विद्यार्थ्यांस विविध देशामधील व भारतातील सर्व विद्यापीठास *Electronics Transcript Delivery/ Online Student Verification* ही सुविधा देत आहे.

- ३) त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ट्रान्सस्क्रिप्ट व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन च्या पेपर कॉपी हवी असल्यास संबंधित संस्थेमार्फत विविध देशामधील व भारतातील सर्व विद्यापीठास व विद्यार्थ्यांस पुरविली जात होते. त्याकरीता विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे पाठपुरावा करावा लागत नव्हता. विद्यार्थ्यांस सर्व प्रकारची सेवा देण्याची जबाबदारी ही त्या संस्थेची होती. सदरील संस्थेबरोबर केलेला कराराची मुदत दि.१३/०७/२०१९ रोजी संपुष्टात आली आहे.
- ४) त्यानंतर MKCL यांच्या समवेत चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या सर्व्हरवर उपलब्ध असलेल्या डेटा मधुन Transcript तयार करुन देण्याची प्रक्रिया केली जाते. सदरील Transcript ई-मेल व्दारे संबंधित विद्यार्थ्यांस कार्यालयामार्फत पाठविण्यात येते. यामध्ये मान्यता देण्याची कोणतीही तरतुद दिसुन येत नाही. तसेच कोर व ऑफलाईन ट्रान्सस्क्रिप्ट व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करीता ई-मेल व्दारे विनंती अर्ज घेऊन संबंधित विद्यार्थ्यांस ई-मेल व्दारे कोर व ऑफलाईन ट्रान्सस्क्रिप्ट व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन टेम्पलेट उपलब्ध करुन NEFT व्दारे स्विकारले जाते.
- ५) एम.के.सी.एल च्या सदरील विद्यार्थ्यांना End To End सेवा पुरविण्यात येत नसल्यामुळे ट्रान्सस्क्रिप्ट व डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन च्या पेपर कॉपी विविध देशातील व भारतातील सर्व विद्यापीठास व विद्यार्थ्यांस हवी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांस विद्यापीठामध्ये उपस्थित राहुन घ्यावी लागते. त्यामुळे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची आवक-जावक वाढलेली दिसुन येते. तसेच विद्यार्थी फी कमी करण्याकरीता व कागदपत्रासाठी तगादा लावत असल्याचे दिसुन येत आहे.
- ६) प्रस्तुत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून नमुद केलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे शुल्क निश्चिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ या प्राधिकरणाकडून करुन घेणे आवश्यक असल्यामुळे प्रस्तुत प्रकरण दि.२३/०७/२०१९ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ बैठकीत विषय क्र. २५ अन्वये विचारार्थ सादर करण्यात आले होते. तेव्हा सदर समितीने ठराव क्र. २५ नुसार खालील प्रमाणे सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता Transcript & Verification शुल्क खालील प्रमाणे निश्चित केलेली आहे.

Parameter	Charges	Remark
Transcript Application Fee	1120	This is one time fee.
Per E-Transcript Delivery	1300	This include electronic delivery to the destination university.
Paper Copy	700	---

For Verification

Parameter	Charges	Remark
Verification Fee	1000	Approved verification report is sent to Verifier / Employer on email

सबब, प्रस्तुत प्रकरणात नमूद केलेली सर्व वस्तुस्थिती विचारात घेता सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता E-Transcript & E-Verification शुल्क निश्चितीसंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाहीची बाब पुनश्च: विचारार्थ).

**ठराव:** प्रस्तुत विद्यापीठांतर्गत सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता E-Transcript & E-Verification शुल्क निश्चितीबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३१ ] दि.१५/११/२०१९ रोजीचे डॉ. निशा वाघमारे अभ्यास मंडळ (अध्यक्ष) यांनी M.S.W. या विषयाकरिता मानधनात वाढ मागणी केलेली असून सदर विषय विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/११/२०१९ रोजी डॉ. निशा वाघमारे, अभ्यासमंडळ अध्यक्ष यांनी M.S.W. या विषयाकरिता मानधनात वाढबाबत कळविले आहे.

सदर पत्रामध्ये खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

- १) एम.ए. या विषयाकरिता रक्कम रु.१५/-
- २) पेपर सेटिंग करिता एम.ए. ला रक्कम रु.३५०/-
- ३) M.S.W. ह्या कोर्सकरिता तोंडी परीक्षा करिता आणि २० कमीत कमी विद्यार्थ्यांकरिता रक्कम रु.५००/-
- ४) Dissertation and Viva Voce per Examiner करता रक्कम रु.८०/-

वरील चार मागणी यापूर्वी केलेली होती. सदर महाविद्यालयास दि.२१/१०/२०१६ परिपत्रक क्र.३१ अन्वये कळविले होते. सोबत मागील परिपत्रक जोडलेले आहे. दि.०४/१०/२०१९ रोजी मानधन वाढ करण्यात आलेली असून सदर मानधन वाढ मध्ये वरील चार मागणी कमी असल्याने एम.एस.डब्ल्यू. अध्यक्ष यांनी पुनश्च: पूर्वीप्रमाणे मानधन मिळणेबाबत मागणी केलेली आहे.

तरी दि.१५/११/२०१९ रोजीचे डॉ. निशा वाघमारे, अभ्यासमंडळ (अध्यक्ष) यांनी M.S.W. या विषयाकरिता मानधनात वाढ मागणी केलेली असून सदर विषय विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.



[ ३२ ] प्रस्तुत विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी, पदविका प्रमाणपत्रावर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University (Formerly Solapur University) असे नांव, छपाई करते वेळी सद्यःस्थितीत असलेल्या मागील वर्षाच्या पदवी प्रमाणपत्रातील कलर, डिझायन व Font मध्ये बदल करून सोबत जोडलेल्या नमून्याप्रमाणे नव्याने पदवी प्रमाणपत्र छपाई करून घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ०५/०३/२०१९ रोजीच्या राजपत्रानुसार सोलापूर विद्यापीठाचा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर" असा नामविस्तार प्रचलित करण्यात आला असल्याने प्रस्तुत विद्यापीठाच्या आगामी संपन्न होणा-या १५ व्या दीक्षांत समारंभापासून देण्यात येणाऱ्या पदवी, पदविका प्रमाणपत्रावर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University (Formerly Solapur University) असे नांव छपाई करून घ्यावे लागणार आहे. सदरील छपाई करतेवेळी सद्यस्थितीत असलेल्या मागील वर्षाच्या पदवी प्रमाणपत्रामधील कलर, डिझायन व Font मध्ये बदल करणे आवश्यक आहे. दरम्यानच्या कालावधीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक नियोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४८(२) मधील तरतुदीनुसार मा.कुलगुरु महोदयांनी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मा.व्यवस्थापन परिषदेसमोर तातडीची बाब म्हणून विषय सादर करण्यास दि.२०/११/२०१९ रोजीच्या टिपणी अन्वये मान्यता दिलेली आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी, पदविका प्रमाणपत्रावर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University (Formerly Solapur University) असे नांव, छपाई करते वेळी सद्यःस्थितीत असलेल्या मागील वर्षाच्या पदवी प्रमाणपत्रातील कलर, डिझायन व Font मध्ये बदल करून सोबत जोडलेल्या नमून्याप्रमाणे नव्याने पदवी प्रमाणपत्र छपाई करून घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी, पदविका प्रमाणपत्र छपाई करते वेळी सद्यःस्थितीत असलेल्या मागील वर्षाच्या पदवी प्रमाणपत्रातील कलर, डिझायन व Font यामध्ये बदल करून, प्रमाणपत्राच्या मसूद्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्त्या करून पदवी / पदविका प्रमाणपत्र छपाई करून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१)	विद्यापीठाचे पूर्ण नाव: Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur
२)	प्रमाणपत्रातील (Regular Mode) हा शब्द वगळण्यात यावा.
३)	प्रमाणपत्रातील Examination in Second Class in the year March 2019 या वाक्यातील the year हे शब्द वगळण्यात यावेत.

[ ३३ ] व्यवस्थापन परिषदेने जिल्ह्यासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब फेरविचारार्थ.

(टिपणी: महाविद्यालये परिसंस्था व विद्यापीठ विभाग याच्या मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी व त्याचे अवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ५५ (१) अन्वये विद्यार्थी विकास मंडळ स्थापन केले आहे. यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (२) मधील (छ) अन्वये जिल्ह्यासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी दि.२७/०८/२०१९ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र ७(५) अन्वये ठेवण्यात आला आसता खालील प्रमाणे ठराव करण्यात आला होता.

ठराव: विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे एक जिल्हापुरते मर्यादित असल्याने विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक पद रद्द करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

त्यानंतर दि.१९/०९/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दि.२७/०८/२०१९ रोजीच्या बैठकीतील कार्यवृत्तांत वाचून कायम करताना विषय क्र.१ वर दुरुस्तीसह ठराव करण्यात आला.

ठराव: विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे एक जिल्हापुरते मर्यादित असल्याने विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक पद रिक्त ठेवण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

त्यानुसार जिल्हा समन्वयकाच्या रिक्त पदासाठी नव्याने नामनिर्देशन करण्याची बाब पुनश्च: व्यवस्थापन परिषदेच्या महाविद्यालये परिसंस्था व विद्यापीठ विभाग यांच्या मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी व त्याचे अवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (१) अन्वये विद्यार्थी विकास मंडळ स्थापन केले आहे. यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (२) मधील (छ) अन्वये जिल्ह्यासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. वसंत कोरे यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. सद्य:स्थितीत डॉ. वसंत कोरे यांचे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली असून प्रस्तूत विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक पद रिक्त झाले असून जिल्हा समन्वयक पदासाठी नव्याने नामनिर्देशन करावे लागणार आहे. त्यानुसार विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब फेरविचारार्थ).

ठराव: सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून श्री. वाय. एम. खेडकर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ३४ ] प्रस्तुत विद्यापीठाच्या विद्यापीठ संघामध्ये सहभाग घेवून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केल्यानंतर ज्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेली आहे अशा खेळाडूंना संबंधित स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विशेष सहाय्य स्वरूपात रु.१०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: श्री. सुशिलकुमार शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये बी.पी.एड द्वितीय वर्षात शिकणारी कु. साधना लक्ष्मण भोसले हिची आंतरराष्ट्रीय (एशियन गेम) बेस बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. तरी या स्पर्धेस चीन येथे उपस्थित राहण्याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यापीठाशी पत्र व्यवहार केलेला आहे.

तसेच श्री. सचिन मारुती गायकवाड (सिनेट सदस्य, पुअहोसाविसो) यांनी कु. साधना लक्ष्मण भोसले हिने राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची आतापर्यंत संभाव्य टिम मध्ये निवड झालेली होती. या वर्षी चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बेस बॉल स्पर्धेच्या भारतीय संघामध्ये कु. साधना भोसले हिची निवड झालेली असून तिला सदरच्या स्पर्धेस उपस्थित राहण्याकरिता रु.५०,०००/- इतकी रक्कम लागणार असून याकरिता आर्थिक मदत म्हणून मिळावी अशा आशयाचे पत्र प्राप्त झाले आहे.

प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्नीत असणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हे विद्यापीठ संघामध्ये सहभाग नोंदवून विविध प्रकारच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावराच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असतात व त्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवत असतात अशा सर्व विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूकरिता विद्यापीठामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन (२९ ऑगस्ट रोजी) बक्षीस दिले जाते. सदरच्या बक्षीसाची रक्कम ही विद्यापीठाकडील क्रीडा नियमावली (handbook) मध्ये उल्लेख केलेली आहे. परंतु सदरच्या नियमावलीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मदत करण्याविषयी अथवा स्कॉलरशिप देण्याविषयीची कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही.

वरीलप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता भारतीय संघामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता मदत करण्याविषयी बाबतची बाब मा. कुलगुरु महोदय यांच्या आदेशार्थ ठेवली असता, मा. कुलगुरु महोदयांनी अशा खेळाडूकरिता रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार) इतकी रक्कमेची तरतूद असावी असे आदेश केले आहेत. (सोबत प्रशासकीय मान्यता)

सबब, प्रस्तुत विद्यापीठाच्या विद्यापीठ संघामध्ये सहभाग घेवून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केल्यानंतर ज्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेली आहे अशा खेळाडूंना संबंधित स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विशेष सहाय्य स्वरूपात रु.१०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या विद्यापीठ संघामध्ये सहभाग घेवून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर विशेष नैपुण्य प्राप्त केल्यानंतर ज्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेली आहे अशा खेळाडूंना संबंधित स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता विशेष सहाय्य स्वरूपात ₹१०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३५ ] क्रीडा विभागाच्या विकासासाठी प्रस्तुत विद्यापीठामध्ये Sport Authority of India (SAI) यांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: क्रीडा विभागाच्या विकासासाठी प्रस्तुत विद्यापीठामध्ये Sport Authority of India (SAI) यांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याविषयची सुचना अधिसभा सदस्यांनी अधिसभेच्या बैठकीमध्ये व्यक्त केली होती. त्यास अनुसरून प्रस्तुत विद्यापीठामध्ये Sport authority of India यांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याविषयी व त्याबाबतचा संपूर्ण अभ्यास करण्याकरिता शारीरिक शिक्षण अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली एक तीन सदस्यीय समिती मा. कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेने तयार करण्यात आलेली असून सदरची बाब माहितीस्तव).

ठराव: क्रीडा विभागाच्या विकासासाठी प्रस्तुत विद्यापीठामध्ये Sport Authority of India (SAI) यांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल्या बाबतची नोंद घेण्यात आली.

[ ३६ ] विद्यापीठातील शिक्षकांना विविध संस्थाकडून प्राप्त होणाऱ्या प्रकल्पाच्या “अधिव्यय” (Overhead Charges) च्या वाटपात दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकांना विविध अनुदान देणाऱ्या संस्थाकडून (ज्यामध्ये DST, CSIR, UGC यांचा समावेश आहे) प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येते. त्या अनुदानामध्ये अधिव्यय (Overhead Charges) साठी वेगळ्या रकमेची तरतुद केली आहे. अशा संशोधन प्रकल्पाच्या अधिव्ययच्या वितरीकरणास दि.१४ जून २००७ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.५ अन्वये खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.

१) पाणी व वीज खर्चासाठी	-	१०%
२) कुलसचिव कार्यालयातील कर्मचारी	-	५%
३) बी. सी. यु. डी. विभागातील कर्मचारी	-	५%
४) वित्त व लेखा विभागातील कर्मचारी	-	२०%
५) संबंधित अधिविभागातील कर्मचारी	-	२०%
६) संबंधित विभागास आवश्यक असणारी पुरक साहित्य खरेदीसाठी	-	३८%
७) ऑडीट फी	-	२%

सबब, विभागातील इतर खर्चात होणारी वाढ लक्षात घेता, वरील खर्चाच्या वाटपात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यानुसार विद्यापीठातील शिक्षकांना विविध संस्थाकडून प्राप्त प्रकल्पाच्या “अधिव्यय” (Overhead Charges) च्या वितरीकरणात दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील शिक्षकांना विविध संस्थाकडून प्राप्त होणाऱ्या प्रकल्पाच्या “अधिव्यय” (Overhead Charges) च्या वाटपात खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१) पाणी व वीज खर्चासाठी	-	१०%
२) कुलसचिव कार्यालयातील कर्मचारी	-	५%
३) वित्त व लेखा विभागातील कर्मचारी	-	५%
४) संबंधित अधिविभागातील कर्मचारी	-	२०%
५) संबंधित विभागास आवश्यक असणारी पुरक साहित्य खरेदीसाठी	-	५८%
६) ऑडीट फी	-	२%

[ ३७ ] विद्यापीठाच्या आरोग्य केंद्र विभागाच्या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणे या कामास व अंदाजपत्रकास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या नव्याने आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सदर इमारतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून घेणे आवश्यक आहे. तसेच दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ रोजी विद्यापीठात क्रिडा महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम त्यापूर्वी करून घेणे अत्यावश्यक आहे. सदर रस्ता तयार करणे कामासाठी एस. एस. आर २०१९-२० प्रमाणे अंदाजे रु.२,७९,०००/- (रुपये दोन लाख एकोनऐंशी हजार फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०० (५) नुसार नमूद केलेली तरतूद विचारात घेता, सर्व लहान आणि मोठ्या बांधकामाच्या संदर्भात, व्यवस्थापन परिषदेस शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजुरी देण्याची बाब इमारत व बांधकाम समितीची असल्याचे नमूद केले आहे.

परंतू, दरम्यानच्या कालावधीत इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा दिनांक निश्चित झाला असून सदरील समितीचे अध्यक्ष हे मा. कुलगुरु महोदय आहेत. सदर काम हे क्रिडा महोत्सव २०१९ च्या नियोजनार्थ विहित वेळेत पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सदर कामास व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळवून पुढील कार्यवाही कार्यवाही आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने सदर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १०० (७) नुसार तातडीची बाब असल्याने मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या आरोग्य केंद्र विभागाच्या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणे या कामास व अंदाजपत्रकास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अधिनियम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या आरोग्य केंद्र विभागाच्या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणे या कामास व अंदाजपत्रकास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३८ ] आरोग्य विज्ञान संकुल व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यात शैक्षणिक सहचर्य करार करण्यास मान्यता देण्याबाबत.

(टिपणी: कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर यांनी प्रस्तुत विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलासोबत शैक्षणिक सहचर्य करार करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. सदर शैक्षणिक सहचर्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

- 1) To promote and enhance academic interest between KBPMP and University.
- 2) To take advice for implementation of quality of education at KBPMP
- 3) To encourage bright students of KBPMP to go for post gradation at University.
- 4) To promote interdisciplinary research activities between KBPMP and University.

सदर शैक्षणिक सहचर्य करार केल्यास आरोग्य विज्ञान संकुलास व विद्यापीठास पुढील वर्षी प्रस्तावित NAAC Visit मध्ये फायदा मिळू शकेल असे वाटते. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान संकुलातील सुरु असणाऱ्या अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढण्यास आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी उपयोग होईल.

सबब, आरोग्य विज्ञान संकुल व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यात शैक्षणिक सहचर्य करार करण्यास मान्य देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: आरोग्य विज्ञान संकुल व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यात शैक्षणिक सहचर्य करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३९ ] एक्यूप्रेशर कन्सल्टंसी पोटी जमा झालेल्या रकमेतून कन्सल्टंसी देण्याच्या प्रशिक्षकांना वाटा देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील आरोग्य विज्ञान संकुलांतर्गत कौशल्य विकास केंद्राचा एक्यूप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ अभ्यासकेंद्र येथे चालविला जात असून सदर अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना रुग्णतपासणीचा प्रात्यक्षिक अनुभव मिळावा याकरिता आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस एक्यूप्रेशर कन्सल्टंसी चालविली जात आहे. माहे मार्च, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ पर्यंत सदर कन्सल्टंसीपोटी रु.३९,६५०/- इतकी रक्कम विद्यापीठास प्राप्त झालेली आहे. एक्यूप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा नागपूर येथील श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल व रिसर्च सोसायटी यांच्याशी शैक्षणिक सहचर्य करारांतर्गत चालू असून सदर कन्सल्टंसी ही सदर संस्थेचे प्रशिक्षक श्री. पराग कुलकर्णी यांच्यामार्फत देण्यात येत आहे.

सबब, सदर कन्सल्टंसी पोटी जमा झालेल्या रु.३९,६५०/- इतक्या रकमेतून श्री. पराग कुलकर्णी यांना देय रकमेबाबतची बाब विचारार्थ).

ठराव: एक्यूप्रेशर कन्सल्टंसी पोटी जमा झालेल्या रकमेतून ८०% रक्कम कन्सल्टंसी देण्याच्या प्रशिक्षकांना व २०% रक्कम विद्यापीठास वितरीत करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[ ४०(१) ] क्रिडा महोत्सव २०१९ करीता विविध मैदाने तयार करणेच्या अनुषंगाने कार्यारंभ आदेश देण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.०८/११/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीत आयत्या वेळेचा विषय खालीलप्रमाणे सादर करण्यात आले होते.

विषय क्र. १२/२४	प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता क्रॉस ड्रेनेजचे काम करणे या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ.
ठराव	विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता क्रॉस ड्रेनेजचे काम करणे या कामासाठी न्यूनतम दर असलेले मे. मोरेश्वर एंटरप्रायजेस, सोलापूर यांना कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देवून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
विषय क्र. १२/२५	प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा संकुलाकरीता लांब उडी, गोळा फेक व भाला फेक मैदान तयार करणे या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ.
ठराव	विद्यापीठातील क्रीडा संकुलाकरीता लांब उडी, गोळा फेक व भाला फेक मैदान तयार करणे या कामासाठी न्यूनतम दर असलेले मे. मोरेश्वर एंटरप्रायजेस, सोलापूर यांना कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देवून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
विषय क्र. १२/२६	प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता वॉचमन केबीन तयार करणे या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ.
ठराव	विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता वॉचमन केबीन तयार करणे या कामासाठी न्यूनतम दर असलेले मे. मोरेश्वर एंटरप्रायजेस, सोलापूर यांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देवून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
विषय क्र. १२/२७	प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता गेट तयार करणे या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याची बाब विचारार्थ.
ठराव	विद्यापीठातील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राकरीता गेट तयार करणे या कामासाठी न्यूनतम दर असलेले मे. मोरेश्वर एंटरप्रायजेस, सोलापूर यांना कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देवून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

वर नमूद केल्याप्रमाणे इमारत व बांधकाम समितीने उक्त कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता देवून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सदर समितीचा इतिवृत्तांत दि.२२/११/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये सादर करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर दिवशी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली नाही.

उक्त नमूद कामे ही क्रिडा महोत्सव २०१९ करीता असून सदरचे काम दि. २६ डिसेंबर, २०१९ पूर्वी करून घेणे अत्यंत आवश्यक होते. तसेच दरम्यानच्या कालावधीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित नसून सदर कामासाठी मान्यता मिळण्याबाबत अंदाजे १० ते १२ दिवस लागण्याची शक्यता असून मा. कुलगुरु महोदय हे व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष आहेत. कामाची तातडी, वेळेची मर्यादा व निकड विचारात घेता, उक्त वरील कामास कार्यारंभ आदेश देवून सदरची सर्व कामे करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार मा.कुलगुरु महोदय यांची मान्यता घेणे आवश्यक होते.

वर नमूद कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) नुसार मा.कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब असल्याने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता मान्यता दिली आहे.

सबब, क्रिडा महोत्सव २०१९ करीता विविध मैदाने तयार करणेच्या अनुषंगाने कार्यारंभ आदेश देण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अधिनियम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

यास डॉ. एच. के. आवताडे, डॉ. टी. एन. कोळेकर, डॉ. बी. एन. आदटराव व डॉ. श्रीमती एस. आय. शेख या सदस्यांनी भिन्न (Dissent) मताची नोंद केली.

[ ४०(२) ] शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि. १५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदय यांनी नवीन महाविद्यालय इरादापत्राचे प्रस्तावास शासनास पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्राच्या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून विविध संस्थाकडून पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या महाविद्यालय सुरु करणेकरिता इरादापत्रासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१५/०९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"विहित केलेल्या उपरोक्त कालमर्यादेत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते अर्ज, ज्यावर्षी असा अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाला असेल त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी, व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील. विद्यापीठ अर्जासोबत, व्यवस्थापन परिषदेला उचित वाटतील त्याप्रमाणे, संबद्ध कारणांनी यथोचितरित्या पुष्टी दिलेल्या आपल्या शिफारशी सादर करील".

उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१६ मध्ये तरतूद खालीलप्रमाणे आहे.  
"सर्व पात्र अर्जदार संस्थांचे अर्ज मंजूरीच्या शिफारशीसह परिशिष्ट "अ" व "ब" तसेच प्रपत्र "अ" व त्यासोबतच्या सर्व कागदपत्रांसह विद्यापीठाकडून शासनाकडे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी किंवा त्यापूर्वी सादर करण्यात येतील".

उपरोक्त तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता पात्र झालेले अर्ज परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या ३० नोव्हेंबर पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे ३० नोव्हेंबर पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार दि.२२/११/२०१९ रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठकीसाठी विषय सादर केला असता, सदरील बैठक पार पडलेली नाही. या संदर्भात दि.२२/११/२०१९ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन महाविद्यालयाच्या इरादापत्राकरिता सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.२८/११/२०१९ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय इरादापत्राकरिता विविध संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (३) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदय यांनी नवीन महाविद्यालय इरादापत्राचे प्रस्तावास शासनास पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ४०(३) ] हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा न केल्याबाबत त्यावर कार्यवाही करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचा अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४८ (२) मधील तरतुदीनुसार मा.कुलगुरु महोदयांनी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केल्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: डॉ. काळदाते नवराज गोविंदराव, वरीष्ठ अंतर्गत पर्यवेक्षक, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर यांच्या दि.०६/११/२०१९ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील परीक्षा केंद्रावर बी.कॉम. भाग-१, सत्र-१ Financial Accounting P-I या विषयाची परीक्षा दि.०५/११/२०१९ रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० या दरम्यान होती. त्यावेळी शेख शहबाज अय्युब या विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परंतू, कनिष्ठ पर्यवेक्षकांकडे उत्तरपत्रिका जमा न केल्याबाबत तक्रारीची प्रत प्राप्त झाल्याने त्यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती. सदरील समितीमध्ये खालीलप्रमाणे अध्यक्ष/सदस्यांचा समावेश आहे.

१.	डॉ.भगवान आदटराव संतोष भिमराव पाटील महाविद्यालय, मंद्रुप	अध्यक्ष
२.	डॉ. एस. व्ही. शिंदे डि. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर	सदस्य
३.	संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर	सदस्य/सचिव

उक्त समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून त्यांचा अहवाल या कार्यासनाकडे दि.२१/११/२०१९ रोजी बंद लखोट्यात सादर केला असून तो स्वीकारण्यास दि.२१/११/२०१९ रोजीच्या कार्यालयीन टिपणीन्वये प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली आहे.

सोबत जोडलेला अहवाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत सादर करणे आवश्यक असून दरम्यानच्या कालावधीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक नियोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८(२) मधील तरतुदीनुसार मा.कुलगुरु महोदयांनी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेसमोर तातडीची बाब म्हणून सादर करण्यास दि.२१/११/२०१९ रोजी मान्यता दिलेली आहे.

सबब, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा न केल्याबाबत त्यावर कार्यवाही करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचा अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) मधील तरतुदीनुसार मा.कुलगुरु महोदयांनी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केल्याची बाब विचारार्थ).

ठराव: हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा न केल्याबाबत त्यावर कार्यवाही करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचा अहवालाबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाची शिफारस स्विकारून संबंधित महाविद्यालयाकडून ₹१,००,०००/- (एक लाख रुपये फक्त) दंड आकारण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

[ ४०(४) ] B. Voc. (Journalism and Mass Communication) हा पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: B.Voc. (Journalism and Mass Communication) या कोर्सचा अभ्यासक्रम दि. २६ ऑगस्ट २०१९ पासून सुरु करण्यात आलेला आहे.

यापूर्वी Three Year B. Voc. Integrated Course in Food Processing and Management हा अभ्यासक्रम पदवी अंतर्गत येत असून पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षांसाठी परीक्षा शुल्क हे रु.७५०/- (Theory Paper रु.५००/- व Practical Paper रु.२५०/-) निश्चित करण्यात आलेले असून त्याची प्रत सोबत जोडली आहे. त्या आधारे B. Voc. (Journalism and Mass Communication) या कोर्सच्या अभ्यासक्रमाकरीता परीक्षा शुल्क हे रु. ७५०/- (Theory Paper रु. ५००/- व Practical Paper रु. २५०/-) अशी आकारणी करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ कलम ४८ (२) मधील तरतूदीनुसार तातडीची असल्याने मा.कुलगुरु महोदयांनी दिलेली मान्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केलेली आहे.

सबब, B. Voc. (Journalism and Mass Communication) हा पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: B. Voc. (Journalism and Mass Communication) हा पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली शिफारस स्वीकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४०(५) ] महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्माती मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात उप-ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी करावयाचा करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मराठी विश्वकोशाचे एकूण प्रस्तावित २३ खंडापैकी १ ते २० खंड प्रकाशित झाले आहेत. विश्वकोशाचा पहिला खंड १९७६ साली प्रकाशित झाला असून २० वा खंड २०१५ साली प्रकाशित झाला. विज्ञान व तंत्रज्ञानात नवनविन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणात भर पडली असून नवनविन विद्याशाखा निर्माण होत आहेत. मानव्यशाखांमध्ये नव्या संकल्पना, विचारप्रवाह निर्माण होत असून या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोशातील नोंदी/लेख कालमर्यादित पूर्ण करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे संशोधन संस्थांच्या साहाय्याने विश्वकोशातील नोंदीचे/लेखांचे लेखन, समीक्षण, संशोधन करण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञांना व संबंधित विषयातील विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, तज्ज्ञ व्यावसायिक, विशेषज्ञ यांचे सहाय्य, प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचा उल्लेख सामान्य प्रशासन विभागाच्या व दि.१७ जून १९६४ च्या शासन निर्णयात करण्यात आला आहे.

विश्वकोशाचे सर्व खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी आता कालबाह्य असून, त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सर्व विषयातील/ज्ञानशाखेतील झालेले बदल विचारात घेता विश्वकोशाचे अद्ययावतीकरण जलद गतीने करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून अद्ययावतीकरणाकरिता माहिती व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे गठीत करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी विविध विद्यापीठे/शैक्षणिक संशोधन संस्था यांच्या सहकार्याने ज्ञानमंडळाच्या माध्यमातून अद्ययावतीकरणाचे काम सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:- विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करताना विविध विषयांच्या ज्ञानमंडळांमार्फत ही योजना कार्यान्वित करून अद्ययावतीकरणाचे काम वेगाने होण्यासाठी खालीलप्रमाणे ज्ञानमंडळाची स्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

ज्ञानमंडळाचे स्वरूप व रचना:- विविध विद्यापीठे, शैक्षणिक संशोधन संस्थांमध्ये ज्ञानमंडळे कार्यरत असतील, विषयाच्या व्याप्तीनुसार विषयनिहाय/उपविषयनिहाय एकूण ६० किंवा अधिक ज्ञानमंडळे कार्यरत राहतील. एका ज्ञानमंडळांमध्ये विषयाशी संबंधित ३ ते ५ तज्ज्ञ, एक समन्वयक यांचा समावेश राहिल.

सर्व ज्ञानमंडळामार्फत त्यांना नेमून दिलेल्या विषयाच्या विश्वकोशातील नोंदीचे/माहितीचे संपूर्ण अद्ययावतीकरण तीन वर्षात पूर्ण करणे अपेक्षित असून याच माध्यमातून भविष्यात सातत्य पूर्ण अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरु ठेवण्यात येईल.

वरील विषयास अनुसरून माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र ज्ञानमंडळा अंतर्गत उपज्ञानमंडळे स्थापन करण्यासंदर्भात दि.४ ऑक्टोबर, २०१९ रोजी प्रशासकीय कार्यालय, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्माती मंडळाच्या मा.अध्यक्ष, श्री. दिलीप करंबळेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने उपज्ञानमंडळे स्थापनेच्या निर्णयाच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या ज्ञानमंडळांतर्गत भौगोलिक संतुलन साधण्याच्या दृष्टीने विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे उपज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार करण्यात यावा यासाठी मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने आपण सामंजस्य करार करण्यासाठी सोबत पाठविलेला कराराचा नमुना यास प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे.

सदरचा मसुदा सोबत जोडला आहे. हा मसुदा विद्यापीठाचे कायदा अधिकारी यांच्याकडून तपासून घेण्यात आले असून, सदरचा मसुदा व्यवस्थापन समितीची मान्यता घेण्यास्तव सादर.

सबब, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्माती मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात उप-ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी करावयाचा करार करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव:** महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्माती मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात उप-ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ४०(६) ] प्रस्तुत विद्यापीठातील ज्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत, अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून वैद्यकिय देयकांची रक्कम देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील बहुतांश प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय देयकास शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतू, Plan & Non-Plan योजनेमुळे कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रतिपूर्तीचे देयक शासनाकडून अद्याप मिळालेले नाहीत. बरेच कर्मचाऱ्यांना वैद्यकिय उपचारासाठी नाईलाजास्तव व्याजाने रुपये घेऊन खर्च करावे लागलेले आहेत. तसेच संबंधितांना त्याचे नाहक व्याज भरावे लागत आहे. त्यामुळे ज्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय देयक शासनाने मंजूर केले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना सदर वैद्यकिय देयकाची रक्कम विद्यापीठ फंडातून देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. सदर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून रक्कम दिल्यास कर्मचारी नाहक व्याजरहित कर्जमुक्त होतील. तसेच सदर वैद्यकिय देयकाची रक्कम शासनाकडून प्राप्त होताच सदरची रक्कम विद्यापीठ फंडात जमा करून घेण्यात यावी, अशी विनंती अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर व अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर यांनी केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय देयके शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. (सोबत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे शासनाकडील मंजूर पत्रे जोडली आहेत.) अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर व अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, सोलापूर यांनी केलेली विनंती ही प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हिताची असून यामुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकिय खर्चाचे प्रतिपूर्ती वेळेत मिळण्यास मदत होईल. तथापि, सदरील बाब धोरणात्मक असल्यामुळे सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करणे उचित राहिल.

सबब, प्रस्तुत विद्यापीठातील ज्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत, अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून वैद्यकिय देयकांची रक्कम देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील ज्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत, अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या देयकाची रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडे जमा करण्याच्या अटीवर, मंजूर रक्कम विद्यापीठ फंडातून देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४०(७) ] १५ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च/एप्रिल २०१९ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे, विद्यावाचस्पती पदवी प्रदान करणे याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२८ (१) मध्ये खालीलप्रमाणे तरतुद आहे.

कलम १२८ (१)	"व्यवस्थापन परिषदेस, विद्यापरिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाधी सुरु करता येईल आणि प्रदान करण्यात येतील."
-------------	---

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करणेकामी दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत विषय सादर केला असता त्यावर विद्यापरिषदेने खालील प्रमाणे ठराव केलेला आहे.

"प्रस्तुत विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल २०१९, अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना दीक्षांत समारंभा आधी किंवा नंतर पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे मिळणेसाठी अर्ज सादर केला असल्यास त्यांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावीत अशी व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली"

परंतु प्रस्तुत विद्यापीठामार्फत देण्यात येणा-या पदवी प्रमाणपत्रावर दीक्षांत समारंभ १ ते १४ पर्यंत विद्यार्थ्यांला देण्यात आलेल्या पदवी प्रमाणपत्रावर त्या-त्या दीक्षांत समारंभाचा दिनांक, महिना व वर्षे यांची छपाई केलेली असल्याने उपरोक्त प्रमाणे ठराव झाला असल्याने विद्यार्थ्यांने दीक्षांत समारंभाआधी पदवी प्रमाणपत्र मागणी केल्यास सदर विद्यार्थ्यांला देण्यात येणा-या पदवी प्रमाणपत्रावर कोणता दिनांक, महिना व वर्षे छपाई करावे याबाबत अडचण निर्माण झाली असल्याने सदर विषयाचा ठराव नियमित दीक्षांत समारंभाप्रमाणे दुरुस्त करून मिळण्यासाठी दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या विद्यापरिषदेमध्ये विषय फेरसादर केला असता खालील प्रमाणे निर्णय झाला आहे.

"१५ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल, २०१९ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्यात यावी अशी व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Provisional Degree Certificate देण्यात यावे असे ठरले"

सबब, मार्च / एप्रिल, २०१९ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२८ (१) मधील तरतूदीनुसार विद्या परिषदेची शिफारस विचारार्थ).

**ठराव:** १५ व्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल २०१९ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर / डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यास विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४०(८) ] रूसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल इमारतीच्या दुरुस्तीचे कामकरणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणेचे काम मे. आनंद शिवलींग सुकळे, सोलापूर यांना देण्यात आले आहे. सदरील काम करत असताना Excess Item रु. २,०७,६५१/- व Extra Item रु. २,२९,५५८/- याप्रमाणे एकूण रु. ४,३७,२०९/- इतके वाढीव काम झाल्याने त्यास मान्यता देण्यात यावी अशी विनंती संबंधित ठेकेदारांनी दि.०४/१२/२०१९ रोजीच्या पत्रातुन या कार्यालयास केली आहे. याबाबत या कामाचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट मे. एस. पी. मोहोळकर यांना या कार्यालयाकडुन दि.०५/१२/२०१९ रोजीच्या जा.क्र.९१८४ अन्वये पत्र पाठवुन संबंधित ठेकेदाराच्या सदर कामाची तपासणी करुन त्याचा सुस्पष्ट अहवाल विद्यापीठास सादर करावा असे कळविले होते. या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी याबाबत दि.०५/१२/२०१९ रोजी या कार्यालयास पत्र पाठवुन सदर काम करित असताना काही अतिरिक्त काम (Extra Work) व वाढ काम (Excess work) झालेले आहे असा उल्लेख केलेला आहे. त्याचा तपशीलखालीलप्रमाणे आहे.

Excess Statement									
Sr. No	Description	Tender Quantity	Rate	I RA Bill	II RA Bill	III RA Bill	Total Quantity	Difference in Quantity	Total
1	Removing cenent tiles or marble	280.56	23.10	309.63		170.25	479.88	199.32	4,604.29
4	Providing and fixing 75 mm PVC Pipe	65.30	373.80		94.20		94.20	28.90	10,802.82
8	Providing and fixing 50 mm CPVC Pipe	41.00	582.75		17.85	25.00	42.85	1.85	1,078.09
10	Wall Tiles	92.39	1,096.60	94.09		87.53	181.62	89.23	97,849.62
		92.39	1,118.25	97.45		28.26	125.71	33.32	37,260.09
11	Providing and fixing C.P. Angular Stop clock	6.00	992.25		7.00		7.00	1.00	992.25
17	Providing and laying telephone black								-
		5.25	4,288.60	5.17		0.61	5.78	0.53	2,272.96
		-	4,331.35	7.97			7.97	7.97	34,520.86
20	Providing and fixing PVC Flush pipe	12.00	3,370.50	12.00	12.00		24.00	12.00	40,446.00
23	Providing and applying washeble Oil Bound Distemper	150.32	37.80		174.71		174.71	24.39	921.94
									<b>Total</b> 230,748.92
								Below 10.01 %	23,097.96/-
									<b>Total</b> 2,07,651/-

#### Extra Statement

Sr. No	Description	Tender Quantity	Rate	I RA bill	II RA Bill	III RA Bill	Tender Quantity	Total Amount
1	Removing wash basin		53.55	24.00		37.00	61.00	3,266.55
2	Removing W.C. Pan		110.25	12.00			12.00	1,323.00
3	Dismontillingcoba		1,023.75	12.00			12.00	12,285.00
4	Providing water protting		357.00	16.08		2.92	19.00	6,783.00
5	Providing granite partation							
	GF		4,139.00		6.00		6.00	24,834.00
	FF		4,189.00		6.00		6.00	25,134.00
7	Removing A.C. Pipe		13.65		333.95	227.74	561.69	7,667.06
8	Providing F.R.P Door		4,657.80		31.89	5.43	37.32	173,799.24
							Total	255,091.85
							Below 10.01%	25534.69/-
							Total	2,29,557/-

सदर कामासाठी नियुक्त केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट श्री. एस. पी. मोहोळकर, सोलापूर यांनी त्यांच्या दि. ०५/१२/२०१९ रोजीच्या पत्रान्वये सदर कामासाठी प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीप्रमाणे Excess Item व Extra Item वाढीव काम करणे आवश्यक असल्याने त्यास मान्यता मिळावी असे कळविले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (५) नुसार नमूद केलेली तरतूद विचारात घेता, सर्व लहान व आणि मोठ्या बांधकामाच्या संदर्भात, व्यवस्थापन परिषदेस शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजुरी देण्याची बाब इमारत व बांधकाम समितीची असल्याचे नमूद केले आहे. परंतू, दरम्यानच्या कालावधीत इमारती व बांधकाम समितीची बैठकीचा दिनांक निश्चित झाला नसून सदरील समितीचे अध्यक्ष हे मा. कुलगुरु महोदय आहेत. सदर काम हे रुसा निधी अंतर्गत असून सदरचे काम विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सदर कामाच्या प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार इमारत व बांधकाम समितीच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, रुसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल इमारतीचे दुरुस्तीचे काम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ).

**ठराव:** रुसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल इमारतीचे दुरुस्तीचे काम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४०(९) ] रूसा निधी अंतर्गत विद्यापीठातील संगणकशास्त्रसंकुलामध्ये लिफ्टकरीता लागणारे बांधकाम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ.

टिपणी: -प्रस्तुत विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामध्ये लिफ्टकरीता लागणारे बांधकाम करणेचे काम मे. बी. व्ही. राठोड, सोलापूर यांना देण्यात आले आहे. सदरील ठेकेदारांनी त्यांच्या दि.२६/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कामकरीत असताना Excess Item ₹१,९७,६०७.६२/- व Extra Item ₹७५,२४५/- याप्रमाणे एकूण ₹२,७२,८५२/- इतके वाढीव काम झाल्याने त्यास मान्यता देण्यात यावी अशी विनंती केली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Construction of Staircase & Lift Block of Computer Science Building						
Extra Items						
S. N.	Decription	Quantity	Executed Quantity	Rate	Unit	Total
1	Dismantling R.C.C Beam		1.4	502	Cum	703
2	Filling Plinth with Murum		57.04	255	Cum	14,545
3	Rebairing 12 M.M. Bar		368	130	No	47,840
					Total	₹63,088
					Above 19.27%	₹12157/-
					Total	₹75,245/-
Excess Statement						
S. N	Description	Estimate Quantity	Actual Quantity	Difference in Quantity	Rate	Excess
1	Dismantling brick masonry	10.38	13.23	2.85	135.45	386.03
2	Excavation hard rock	1.89	22.53	20.64	693	14303.52
3	PCC M-10	1.65	10.16	8.51	4285.79	36472.07
4	Cement Concrete M-20	2.59	14.68	12.09	5619.82	67943.62
5	R.C.C. Columns M-20	2.91	4.07	1.16	8242.84	9561.69
6	R.C.C slabs M-20	9.15	10.81	1.66	9252.72	15359.52
7	B.B.M Providing	18.29	19.22	0.93	5926.51	5511.65
8	Plaster externally	249.74	265.34	15.6	433.1	6756.36
9	Kota Stone slabs	50.36	54.77	4.41	1036.95	4572.95
10	M.S. Rail	95.4	135.66	40.26	119.56	4813.49
					Total	₹165680.91
					Above 19.27%	₹31926.71/-
					Total	₹1,97,607.62/-

सदर कामासाठी नियुक्त केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट श्री. एस. पी. मोहोळकर, सोलापूर यांनी त्यांच्या दि.२२/११/२०१९ रोजीच्या पत्रान्वये सदर कामासाठी प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीप्रमाणे Excess Item व Extra Item वाढीव काम करणे आवश्यक असल्याने त्यास मान्यता मिळावी असे कळविले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (५) नुसार नमूद केलेली तरतूद विचारात घेता, सर्व लहान व आणि मोठ्या बांधकामाच्या संदर्भात, व्यवस्थापन परिषदेस शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजूरी देण्याची बाब इमारत व बांधकाम समितीची असल्याचे नमूद केले आहे. परंतु दरम्यानच्या कालावधीत इमारत व बांधकाम समितीची बैठकीचा दिनांक निश्चित झाला नसून सदरील समितीचे अध्यक्ष हे मा. कुलगुरु महोदय आहेत. सदर काम हे रुसा निधी अंतर्गत असून सदरचे काम विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. त्यामूळे सदर कामाच्या प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार इमारत व बांधकाम समितीच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, रुसा निधी अंतर्गत विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामध्ये लिफ्टकरीता लागणारे बांधकाम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ).

**ठराव:** रुसा निधी अंतर्गत विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामध्ये लिफ्टकरीता लागणारे बांधकाम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ४०(१०) ] रूसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील पदार्थ विज्ञान संकुल इमारतीचे दुरुस्तीचे कामकरणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठ परिसरातील पदार्थविज्ञान संकुल इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणेचे काम मे. आनंद शिवलींग सुकळे, सोलापूर यांना देण्यात आले आहे. सदरील काम करत असताना Excess Item रू.१,८६,७७२/- व Extra Item रू.३,५६,९४२/- याप्रमाणे एकूण रूपये ५,४३,७१४/- इतके वाढीव काम झाल्याने त्यास मान्यता देण्यात यावी अशी विनंती संबंधित ठेकेदारांनी दि.०४/१२/२०१९ रोजीच्या पत्रातून या कार्यालयास केलेले आहे. या बाबत या कामाचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट मे. एस. पी. मोहोळकर यांना या कार्यालयाकडून दि.०५/१२/२०१९ रोजीच्या जा.क्र.९९८४ अन्वये पत्र पाठवून संबंधित ठेकेदाराच्या सदर कामाची तपासणी करून त्याचा सुस्पष्ट अहवाल विद्यापीठास सादर करावा असे कळविले होते. या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी या बाबत दि.०५/१२/२०१९ रोजी या कार्यालयास पत्र पाठवून सदर काम करीत असताना काही अतिरीक्त काम (Extra Work) व वाढ काम (Excess work) झालेले आहे असा उल्लेख केलेला आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Repairs of Physics building

Excess Statement

Sr. No	Description	Tender Quantity	Rate	I RA bill	II RA Bill	III RA Bill	Total	Difference in Quantity	Total
8	Providing and fixing 25 mm CPVC	50.41	346.50		71.45	22.70	94.15	43.74	15,155.91
10	Providing and laying Antiskid ceramic tiles							-	-
		21.00	1,036.35	46.24			46.24	25.24	26,157.47
18	Granite GF	4.85	4,288.60			6.88	6.88	2.03	8,705.86
19	Providing and applying pearl/luster finish point	160.00	224.70		214.39		214.39	54.39	12,221.43
23	Providing and fixing Orissa	4.00	2,924.25	4.00	1.00	1.00	6.00	2.00	5,848.50
25	Providing and applying washable Oil Bound Distemper	39.73	37.80		118.16		118.16	78.43)	2,964.65
30	Providing and applying 2 coats of flat oil paint	10.00	52.50		10.26		10.26	0.26	13.65
32	Providing and laying vitrified tiles							-	-
		170.66	1,251.60			235.84	235.84	65.18	81,579.29
33	Providing and fixing heavy duty	227.00	857.85		230.67		230.67	3.67	3,148.31
34	Providing and laying cement concrete in M-10	27.00	3,868.20		38.60		38.60	11.60	44,871.12
35	Excavation for foundation earth soil	27.00	183.75		38.60		38.60	11.60	2,131.50
36	Providing and fixing mild steel grill work	55.95	1,380.75			59.39	59.39	3.44	4,749.78
								Total	207,547.48
								Below 10.01%	20,771/-
								Total	1,86,772/-

Repairs of Physics building								
Extra item								
Sr. No	Description	Tender Quantity	Rate	I RA bill	II RA Bill	III RA Bill	Total Quantity	Total
1	Removing Urinal wash basin		53.55	20.00	6.00	7.00	33.00	1,767.15
2	Removing W.C. Pan		110.25	4.00	1.00	1.00	6.00	661.50
3	Dismantlingcoba		1,023.75	8.00	2.00	2.00	12.00	12,285.00
4	Providing water potting		357.00	19.05	4.36	4.36	27.77	9,913.89
5	Providing granite partition		4,189.50	-	13.20		13.20	55,301.40
	FF		4,331.35			9.61	9.61	41,624.27
6	Iron Pipe		13.65		173.15	47.50	220.65	3,011.87
7	Ladies Urinal		4,494.00	5.00			5.00	22,470.00
8	Providing F.R.P Door		4,657.80		40.82	12.77	53.59	249,611.50
							Total	396,646.59
							Below 10.01%	39,107/-
							Total	3,56,942/-

सदर कामासाठी नियुक्त केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट श्री. एस. पी. मोहोळकर, सोलापूर यांनी त्यांच्या दि.२२/११/२०१९ रोजीच्या पत्रान्वये सदर कामासाठी प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती प्रमाणे Excess Item व Extra Item वाढीव काम करणे आवश्यक असल्याने त्यास मान्यता मिळावी असे कळविले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (५) नुसार नमूद केलेली तरतूद विचारात घेता, सर्व लहान व आणि मोठ्या बांधकामाच्या संदर्भात, व्यवस्थापन परिषदेस शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजूरी देण्याची बाब इमारत व बांधकाम समितीची असल्याचे नमूद केले आहे. परंतु दरम्यानच्या कालावधीत इमारती व बांधकाम समितीची बैठकीचा दिनांक निश्चित झाला नसून सदरील समितीचे अध्यक्ष हे मा. कुलगुरु महोदय आहेत. सदर काम हे रुसा निधि अंतर्गत असून सदरचे काम विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सदर कामाच्या प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास

मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार इमारत व बांधकाम समितीच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, रुसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील पदार्थविज्ञान संकुल इमारतीचे दुरुस्तीचे काम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी इमारत व बांधकाम समितीच्या वतीने दिलेली मान्यतेची बाब विचारार्थ).

**ठराव:** रुसा निधी अंतर्गत विद्यापीठ परिसरातील पदार्थविज्ञान संकुल इमारतीचे दुरुस्तीचे काम करणे या कामासाठी प्रत्यक्ष झालेल्या Excess Item व Extra Item च्या प्रमाणास व खर्चास मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०० (७) अन्वये इमारत व बांधकाम समितीच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.



[ ४०(११) ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनी बरोबर १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करण्याची बाब फेर विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात कौशल्य विकास केंद्रांतर्गत स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing हे तीन अभ्यासक्रम Online द्वारे संगणकशास्त्र संकुलात सुरु करण्याबाबतचा Syllabus सह प्रस्ताव सादर केलेले आहेत. विद्यापीठ बाहेरील संस्था बरोबर MoU (सामंजस्य करार) करण्याबाबतचे नियम ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी ३ अभ्यासक्रमाबाबतचा प्रस्ताव व Syllabus दिलेले आहेत. १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करणे बाबतचा आयत्या वेळेचा विषय क्र.११ (१७) अन्वये दि.१९ सप्टेंबर, २०१९ च्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता. त्या विषयावर व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार संबंधित विषय विद्या परिषदेच्या बैठकीत सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत पुनः सादर करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनी बरोबर १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करण्याची बाब फेर विचारार्थ).

**ठराव:** पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व स्किल फॅक्टरी लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनी बरोबर १) Certificate Course in Cyber Security २) Diploma in Digital Ethical Hacking ३) Advanced Diploma in Network Penetration Testing या तीन अभ्यासक्रमाचा MoU (सामंजस्य करार) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद